

International Centre of Excellence in Engineering & Management (ICEEM)

ENGINEERING, POLYTECHNIC & MBA COLLEGE

Waluj, Opp. Bajaj Auto Ltd., Pune Highway, Chh. Sambhajinagar (Aurangabad) Maharashtra



Research to reality...

SANWVAAD

An Annual Magazine of Institute-2024



संवाद

INDEX

अ.क्र.	तपशिल	पान क्र.
1	पॅट्रॉन्स	1
2	एडिटर्स	2
3	मेसेज फ्रॉम पॅट्रॉन्स - मा. डॉ. सुभाष झंवर, अध्यक्ष आयसीएम	3
4	इफेक्ट अंड रोल ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी - डॉ. गौतम शहा	4
5	सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त करण्याचे प्रयत्न - मा. दिलीप सारडा, उपाध्यक्ष आयसीएम	5
6	अभियंता का बनावे ? - डॉ. सी एस पद्मावत, कॅम्पस डायरेक्टर	6
7	आर्टिफिशियल इंटेलिजन्स - प्रा. हेमंत जाधव, उपप्राचार्य	7
8	स्वातंत्र्य सैनिक विजयेद्र काबरा स्मृती पुरस्कार	8
9	विद्यार्थी आणि शिस्त - प्रा. आनंद हूंबे	9
10	कल्चरल लाईफ@ आयसीएम - प्रा.पल्लवी काथार	10
11	करिअर प्लस - प्रा. निलेश कल्याणकर	12
12	ताईगीरी - प्रा. हेमंत जाधव	13
13	द लॉस्ट सिम्बॉल - प्रा.मुसाहेद खान	14
14	आत्म सुख म्हणजे काय ?	15
15	सकारात्मक दृष्टिकोन - प्रा. अमोल आदिक	16
16	कॉलिटी ऑफ गुड स्टुडन्ट - प्रा. निलेश कल्याणकर	17
17	पहेला पहेला प्यार है - इन्स्ट्रक्टर भास्कर अभंग	18
18	कल्चरल एंक्टिव्हिटीज	19
19	विद्यार्थी सेक्शन - कविता, कथा, मनोगत, मोबाईल क्लिक, आर्ट गॅलरी इत्यादी..	23
20	उद्योजक होण्यासाठी पोषक असलेले आजचे व उद्याचे छत्रपती संभाजी नगर	27
21	न्युज पेपर कटिंग	44

Chief Patrons



Dr Subhash Jhavar
Chairman-IIRW



Ar Dilip Sarda
Vice Chairman-IIRW



Dr Sachin Jhavar
Secretary-IIRW



Dr Kalpana Jhavar
Member-IIRW

Patrons



Dr C. S. Padmavat
Campus Director - ICEEM



Dr R. R. Deshmukh
Director - ICEEM

Convener



Prof. H. M. Jadhav
IQAC Coordinator



Prof. A. B. Humbe
Student Council Incharge

Co-Convener



Prof. Pallavi Kathar
Cultural Incharge



Prof. Kalyani Gosavi
Member of Cultural Committee

Chief Editor



Dr Goutam Saha

Managing Editor



Mr Achyut Bhosle

Faculty Journalist

Prof. Shivram Janjal, HOD Mechanical

Prof. S. G. Rathod, HOD EEE

Prof. Nitin Magar, HOD CSE

Prof. Vinod Shikhare, HOD Civil

Dr. Dipmala Biradar, HOD MBA

Prof. M. P. Kale, HOD FE

Student Journalist

EEE - **Mr. Digvijay Mathkari**

Mech. - **Mr. Vijay Ghare**

CSC - **Mr. Manoj Sonpethkar**

Civil - **Aman Shaikh**

MBA - **Pratiksha Salunke**

FE - **Pawan Hawale**

Designer

Mr. Manoj Giri,

Mr. Prakash Sonawane (Apple Design)

Message from Patron

It takes immense pleasure in conveying my heartfelt congratulations to all of you and the editorial team of SANWWAD 2024, College magazine always portrays thoughts, ideas, dreams, creative writings and aspirations of young minds and it is a platform that provides exposure and freedom to express your views. I congratulate the efforts of the team in compiling and unleashing the hidden potential of the students and making this magazine very purposeful and meaningful.

SANWWAD means connecting wisdom, knowledge and intelligence ...through this magazine the students have made conscious efforts to express their thoughts and ideas in a very beautiful manner.

I appreciate the efforts of Campus Director, Director, Director-Strategic Development, Staff and Students for bringing out this magazine successfully. We at ICEEM always believe in giving our best to our stakeholders and always instil in them strong values like Ownership towards self and environment around us, commitment in all that we do



Dr. Subhash Jhavar
Chairman, IIRW's

and involve completely in all responsibilities that is entrusted and always follow the ethical path to reach our goals.

I once again wish the Editorial Team all the very best in all your endeavours and May you explore new dimensions in the process of teaching and learning and in turn these learning should benefit the stakeholders and society at large.. Let's all join hands in grooming the young minds and contribute to the Nation building.



Effect & Role of Modern Technologies on Higher Education & Student's Psychology



Dr Goutam G Saha

Director-Strategic Development,
ICEEM, Waluj Chh. Sambhajinagar

Modern technologies have revolutionized higher education by enabling online learning platforms, virtual classrooms, and digital resources. These technologies provide flexibility, accessibility, and personalized learning experiences for students worldwide.

Additionally, tools like artificial intelligence, virtual reality, and big data analytics enhance teaching methods, student engagement, and educational outcomes. However, challenges such as the digital divide and maintaining academic integrity also arise.

Technology plays a significant role in shaping students' psychology in various ways:

1. Information access and cognitive development:

Technology provides instant access to vast amounts of information, which can enhance students' cognitive abilities and critical thinking skills. However, it can also lead to information overload and

difficulties in filtering relevant content.

2. Communication and social interactions: Social media and digital communication platforms influence students' social interactions, self-esteem, and identity formation. They can foster both positive and negative social behaviors, affecting students' mental well-being.

3. Learning styles and preferences: Technology allows for personalized learning experiences tailored to individual students' needs, preferences, and learning styles. Adaptive learning platforms and educational apps can optimize learning outcomes and engagement.

4. Attention span and multitasking: Continuous exposure to technology can affect students' attention spans and ability to focus for extended periods. Multitasking between various digital devices and tasks may lead to cognitive overload and decreased productivity.

5. Emotional regulation and mental health: Technology can impact students' emotional regulation and mental health. Excessive use of social media, online gaming, or screen time may contribute to stress, anxiety, and depression. However, technology also provides access to mental health resources and support networks.

6. Ethical and moral development: Exposure to digital media and online content can influence students' ethical reasoning and

moral development. It's essential to teach digital citizenship and ethical behavior in the digital realm to help students navigate complex ethical dilemmas online.

Overall, modern technologies have significantly transformed higher education, making learning more interactive, inclusive, and adaptable to diverse needs.

Overall, the role of technology on students' psychology is multifaceted, with both positive and negative implications. It's crucial to promote responsible and balanced use of technology while addressing its potential impact on mental health and well-being.

I appreciate the efforts of Campus Director, Director, Director-Strategic Development, Staff and Students for bringing out this magazine successfully. We at ICEEM always believe in giving our best to our stakeholders and always instill in them strong values like Ownership towards self and environment around us, commitment in all that we do and involve completely in all responsibilities that is entrusted and always follow the ethical path to reach our goals.

I once again wish the Editorial Team all the very best in all your endeavours and May you explore new dimensions in the process of teaching and learning and in turn these learning should benefit the stakeholders and society at large.. Let's all join hands in grooming the young minds and contribute to the Nation building.



मा. दिलीप सारडा,
सचिव आयसीएम कॉलेज

आयसीएम कॉलेजचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शैक्षणिक प्रगती बरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, सांस्कृतिक विकास होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी आयसीएम कॉलेज जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असते. शिक्षणासोबतच मनाचा विकास अत्यंत महत्वाचा असतो. मनाचा विकास करण्यासाठी सांस्कृतिक आणि कलाक्षेत्र महत्वाचे ठरते. विद्यार्थ्यांच्या आवडी जोपासल्या जाव्यात याची काळजी घेतली जाते. त्यासाठी इतर अनेक अॅक्टिव्हिटीचे आयोजन कायमच केले जाते. खेळ, साहित्य, लिखाण याविषयी जाणीवांचा विकास आणि मनाचा विकास करण्याचे हेच वय असतं. पुढच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अंगातील सुप्त गुणांचा विकास होणे गरजेचे आहे. मी कॉलेजला असताना मॅक्झिम समितीचा निवडून आलेला सचिव होतो. माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी आवडीचे वाद्य शिकू शकलो नाही याची मला कायम खंत वाटते.

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे प्रमाणही खूप मोठे आहे. जे

सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त करण्याचे प्रयत्न

पालक कष्ट करतात, आपल्या मुलांच्या स्वातंत्र्यसैनिक विजेंद्र काबरा यांच्या भवितव्याचे स्वप्न पाहतात, त्या स्वप्नांना ध्येयमार्गावर चालणारे एक व्रत आहे. साकार करण्याचे काम आयसीएम कॉलेज आयसीएम एक तपश्चर्य आहे. आयसीएम सातत्याने करीत आले आहे. आयसीएम शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-कॉलेजची भौगोलिक रचना अशी आहे की तरुणीसाठी कल्पवृक्ष आहे. अत्यंत कठोर शहराच्या एका टोकावर असल्यामुळे स्पर्धेच्या काळात शुद्ध सामाजिक हेतूने ग्रामीण भाग जवळ पडतो. त्यामुळे कॉलेज चालवणे अवघड असतानाही विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही ये जा झानाची ज्योत तेवत ठेवली आहे. येथे केवळ करायला सोपे जाते. याचा लाभ पाठ्यक्रम शिकविला जात नाही तर विद्यार्थ्यांसोबत कॉलेजलाही होतो. स्वातंत्र्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सैनिक विजेंद्र काबरा यांनी जे स्वप्न पाहिले प्राध्यापक परिश्रम घेतात. विद्यार्थ्यांच्या ते स्वप्न आज साकार होताना दिसते आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक वातावरण कॉलेजच्या स्थापनेचा हेतूच रोजगार निर्मिती तयार केले जाते. राष्ट्रप्रेम, समाजप्रेम, आणि हाताला काम हा होता. तो खऱ्या संगीत, कला, वक्तृत्व, नेतृत्व, संवाद अर्थाने पूर्ण होत आहे. कौशल्य या व्यक्तिमत्त्व विकासाच्या बाबी

कॉलेज नफ्यासाठी कधीच काम करीत नाही हे एक या संस्थेचे आणि विश्वस्तांचे मोठेपण म्हणावे लागेल. 32 एकर चा प्रशस्त कॅम्पस, भव्य इमारत, सुसज्ज सोयी सुविधा, राष्ट्रीय महामार्गाच्या लागत, औद्योगिक वसाहतीजवळ असल्यामुळे कॉलेजचे भौगोलिक महत्त्व खूप मोठे आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कॉलेज आजूबाजूच्या परिसरात संपर्क करून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करते. विदर्भातील रोबोटिक मध्ये तज्ञ असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजने दत्तक घेतले. आज त्या दहा मुली इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये शिकत आहेत. ही एक गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

आयसीएम कॉलेज

हे विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मी करीत आहे.



डॉक्टर सी एस पद्मावत

कॅम्पस डायरेक्टर, आयसीम कॉलेज

भारतात आणि महाराष्ट्रात दरवर्षी पंधरा लाख अभियंते शेकडो कॉलेज मधून बाहेर पडतात. जगाच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. जगातले प्रगत राष्ट्र अमेरिका आणि चीन यापेक्षाही ही संख्या मोठी आहे. इंजिनियर म्हटले की तो औद्योगिक क्षेत्रात काम करणार, धरणे बांधणार, संगणक क्षेत्रात काम करणार. मग भारतातील लाखो अभियंते कुठे सामावले जातात असा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. भारतीय अभियंते केवळ भारतातच राहत नाहीत तर ते जगभर पसरले आहेत. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये 16 टक्के भारतीय स्टार्टअप च्या रूपाने काम करतात. हा भारताच्या बुद्धिमत्तेचाच एक गौरव आहे.

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांला भारतीय अभियंतांच्या बुद्धिमत्तेवर प्रचंड विश्वास आहे ही गोष्ट ही महत्त्वाची ठरते. इंजिनियर होण्यासाठी बारावीनंतर आयुष्याचे चार वर्ष, तासातच मोजायचे तर हजारो तास आपण त्यासाठी दिलेले

अभियंता का बनावे

असतात. चार वर्ष, आठ सेमिस्टर, चाळीस विषय, प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट हे सगळे करून आपण इंजिनियर होतो. हातात पदवी घेऊन नोकरीसाठी फिरत राहतो. नोकरी करायलाच हवी पण ज्याला खरे इंजिनियर व्हायचे आहे त्याने नवीन विचार केला पाहिजे. जगाला आपण काय देऊ शकतो या विचारातच अभियंता लपलेला असतो. त्याला नवीन वस्तू बनवायला आवडतात तो खरा अभियंता.

ज्याला जग बदलायची आहे या विचाराने पछाडलेला आहे तो खरा अभियंता. निरनिराळे शोध लावण्याचा वेडेपणा ज्यांच्या अंगी असतो तो खरा अभियंता. ज्याच्या डिव्हानरी मध्ये अशक्य हा शब्द नाही तू खरा अभियंता. एक गोष्ट करण्याचे जो अनेक मार्ग शोधून काढतो तो खरा अभियंता. या व्याख्येमध्ये आपण बसत असाल तर जग तुमची वाट पाहत आहे. गले लठ्ठ पगाराच्या आमिषाने जो कोणी इंजिनिअरिंग कडे येतो त्याला त्याचे स्वप्न साकारता येतीलच याची शक्यता नसते. कारण त्याच्याकडे इंजिनिअरिंग चे ज्ञान नसते, जबरदस्तीने जे जे कोणी या क्षेत्रात येतात ते एक प्रकारे इंजिनिअरिंग ला बदनामच करतात. ज्याने इंजिनिअरिंग केले तो आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाही. तू भलेही दुसरे कोणतेही काम करेल मात्र त्याला आयुष्य कसं जगायचं हे त्याचे चार वर्षे त्याला शिकवून जातात. आयसीम इंजिनिअरिंग कॉलेज केवळ इंजिनियर होण्याचे ज्ञान

देत नाही तर जगामध्ये एक परफेक्ट व्यक्ती म्हणून कसे जगता येईल याचेही ज्ञान देते. व्यक्तिमत्त्व विकास, सामान्य ज्ञान, शिस्त त्याचे धडे आयसीम कॉलेजमध्ये मिळतात. अनुभवी प्राध्यापक वर्ग, औद्योगिक परिसराला लागून असलेल्या आयसीम इंजिन कॉलेजला निसर्गतः एक मोठा अॅक्सेस आहे. आमचा विद्यार्थी अनेक उद्योगांना भेटी देऊन आपले लक्ष निर्धारित करीत असतो. त्यामुळे आयसीम ही एक चालती बोलती प्रयोगशाळाच आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

आयसीम कॉलेजचा प्रवास स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय विजेंद्रजी काबरा यांच्या स्वप्नातून सुरू झाला. अशिक्षित तरुणांच्या हाताला कला कौशल्याचे कोंदण लाभावे यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्यांचेच आजचे रूप म्हणजे आयसीम कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये काम करणारा प्रत्येक माणूस विजेंद्र काबरा यांचे स्वप्न मनाशी बाळगून काम करतो. त्यामुळे कॅम्पसमध्ये एक कायम सकारात्मक ऊर्जा कार्यरत राहते. येथे जातीपातीला, भेदभावाला, राजकारणाला कोणताही थारा नाही. एक चांगला इंजिनियर तयार करून देशी सेवेत कार्यरत राहिला पाहिजे या हेतूने कार्य केले जाते. पर्यावरण संरक्षण, वृक्ष लागवड अशा समाज उपयोगी क्षेत्रातही विद्यार्थी आणि प्राध्यापक हिरीरीने सहभाग घेतात याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो.



प्रा. हेमंत लक्ष्मण जाधव

उपप्राचार्य आयसीम, उ. संभाजीनगर

(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात...

ज्यामुळे न्यूरल नेटवर्क, मशीन लर्निंग अल्गोरिदम आणि रोबोटिक्समध्ये प्रगती झाली. आज, एआय तंत्रज्ञान दैनंदिन जीवनातील विविध पैलूंमध्ये समाकलित होत आहे, आभासी सहाय्यक (व्हर्च्युअल असिस्टंट) आणि शिफारस प्रणालीपासून ते स्वायत्त वाहने (ऑटोनॉमस व्हेईकल्स) आणि वैद्यकीय निदान साधनांपर्यंत, तंत्रज्ञान आणि समाजाच्या भविष्याला आकार देत आहेत. 'कृत्रिम बुद्धिमत्ता' एआय हा शाप आहे की वरदान ? याचं उत्तर जटिल आणि बहुआयामी आहे, दोन्ही बाजूंनी वैध युक्तिवाद आहेत.

एकीकडे, एआय मध्ये आरोग्यसेवा आणि शिक्षणापासून वाहतूक आणि मनोरंजनापर्यंत मानवी जीवनातील विविध पैलूंमध्ये क्रांती घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे म्हणून पूर्वी अकल्पनीय असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये एआय मुळे कार्यक्षमता, अचूकता आणि उत्पादकता वाढवू शकते, उदाहरणार्थ, हेल्थकेअरमध्ये, एआय-समर्थित निदान आणि उपचार शिफारसी रुग्णांचे आरोग्य सुधारू शकतात आणि जीव वाचवू शकतात. शिक्षणामध्ये, एआय शिकण्याच्या अनुभवांना वैयक्तिकृत म्हणजे पर्सनलाईज करू शकते आणि उच्च शिक्षणातिल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभ बनवू शकते. याव्यतिरिक्त, भविष्यसूचक मॉडेलिंगद्वारे हवामान बदल आणि गरिबी बद्दल डेटा विश्लेषणातून यासारख्या अनेक जागतिक आव्हानांना तोंड देण्याची क्षमता एआय मध्ये आहे. तथापि, एआय महत्त्वपूर्ण नैतिक, सामाजिक आणि आर्थिक चिंता देखील वाढवते. एक प्रमुख चिंतेची बाब म्हणजे नोकरीचे विस्थापन, कारण एआय तंत्रज्ञानाने सक्षम केलेले ऑटोमेशन अनेक पारंपारिक नोकऱ्या कालबाह्य होऊ शकते. विस्थापित कामगारांना पुनर्कोशल्य आणि आधार देण्यासाठी पुरेशा उपाययोजना न केल्यास यामुळे असमानता वाढू

शकते आणि सामाजिक-आर्थिक अस्थिरता येऊ शकते. शिवाय, एआय च्या आजूबाजूला नैतिक दुविधा आहेत, जसे की गोपनीयता, पूर्वाग्रह आणि जबाबदारीचे मुद्दे. एआय प्रणाली त्यांच्या प्रशिक्षण डेटामध्ये विद्यमान पूर्वाग्रह कायम ठेवू शकतात किंवा वाढवू शकतात, ज्यामुळे अयोग्य किंवा भेदभावपूर्ण परिणाम होतात. चुकीची माहिती पसरवणे किंवा सायबर हल्ले करणे यासारख्या दुर्भावनापूर्ण हेतूसाठी एआय सिस्टीमचे शोषण किंवा फेरफार होण्याचा धोका देखील आहे. शेवटी, एआय हा शाप आहे की वरदान आहे हे, ते कसे तयार, लागू आणि नियमीत केले जाते यावर अवलंबून आहे. त्याचे फायदे वाढवण्यासाठी आणि त्याचे धोके कमी करण्यासाठी, सरकार, व्यवसाय, संशोधक आणि नागरी समाज यासह भागधारकांसाठी-एआय तंत्रज्ञान नैतिकदृष्ट्या विकसित केले गेले आहेत, जबाबदारीने उपयोजित केले गेले आहेत आणि प्रभावीपणे शासित आहेत याची खात्री करण्यासाठी एकत्र काम करणे महत्वाचे आहे. यामध्ये पूर्वाग्रह आणि गोपनीयता यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे, एआय-चालित अर्थव्यवस्थेसाठी कर्मचारी तयार करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आणि एआय तंत्रज्ञानाच्या जागतिक परिणामांना संबोधित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे यांचा समावेश असू शकतो. एआय विकास आणि उपयोजनाकडे त्याच्या संभाव्य प्रभावांचा आणि नैतिक परिणामांचा काळजीपूर्वक विचार करून, आम्ही त्याचे फायदे वापरून त्याचे धोके कमी करू शकतो. असो, कितीही प्रगती झाली तरी एक मात्र खरं की फेस टु फेस म्हणजे ब्लॅकबोर्ड टिचिंगला एआय रिप्लेस करू शकत नाही. जोपर्यंत आपल्या गालावर हासू आणि डोळ्यात आसू असतील, जोपर्यंत दुसऱ्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यात अश्रू येत राहतील आणि दुसऱ्याचं सुख बघून आपल्या चेहर्यावर आनंद, तोपर्यंत मानवापेक्षा एआय श्रेष्ठ होऊ शकत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे.

प्रा. हेमंत लक्ष्मणराव जाधव

उपप्राचार्य, आयसीम इंजिनियरिंग पॉलीटेक्निक
अँड एमबीए कॉलेज, उत्तपती संभाजीनगर.

स्वातंत्र्य सैनिक विजयेन्द्र काबरा स्मृती पुरस्कार

महाराष्ट्र start up अवॉर्ड by ICEEM..

**आयसीएम वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी हा पुरस्कार देण्यात येतो.
कॉलेजच्या स्थापना दिनी हा सोहळा साजरा केला जातो.**

- | | |
|----------------------------------|--|
| पुरस्काराचे स्वरूप | :- 5001/ रुपये आणि सन्मानपत्र |
| पुरस्काराची संख्या | :- एक |
| पुरस्काराचा उद्देश | :- प्रेरणादायक तरुण उद्योजकांचा आदर्श उद्योगात येऊ पाहणाऱ्या तरुणांना मिळावा. |
| नावे सुचवण्याचे अधिकार | :- कॉलेज मधील सर्व आणि website वर नोंद झालेली नावे |
| नावे देण्याची अंतिम तारीख | :- 25 सप्टेंबर पर्यंत . |
| पुरस्कारासाठी निकष | :- शून्यातून startup किंवा उद्योग सुरू करणारा तरुण किंवा तरुणी. |
- 1) स्वतः उद्योग सुरू केलेला असावा
 - 2) निर्मिती किंवा प्रक्रिया असावी
 - 3) उद्योगाला किमान तीन वर्ष झालेली असावीत
 - 4) नावीन्यता , सामाजिक संदेश , रोजगार उपलब्धता असेल तर उत्तमच ..
 - 5) भांडवल मर्यादा नाही. ध्येय. चिकाटीने उभे केलेले असावे
 - 6) Startup किंवा उद्योग Electronic, Computer, Mechanical, Civil, Agree, Service Base असावा.
 - 7) आयसीएम कॉलेजचा विद्यार्थी किंवा मराठवाड्यातील तरुण तरुणी, उद्योजकाची वयोमर्यादा किमान 30 असावी

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक विजयेन्द्र काबरा स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात येतो. हा पुरस्कार दोन उद्योजकांना प्रदान करण्यात आला. पहिल्या वर्षी सिद्धांत तवरावाला तर दुसऱ्या वर्षी तुकाराम तांगडे यांना पुरस्कार घोषित करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक विजयेन्द्र काबरा यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानातून अनेक तरुण उद्योगासाठी पुढे आले. सहजीवनवाडी हा अनेक तरुणांना अतिशय जिव्हाळ्याचा शब्द आहे. कौशल्य विकसित करण्यासाठी सहजीवनवाडीचे योगदान फार मोठे आहे. त्यांची ही संकल्पना आयसीएम कॉलेज पुढे नेत आहे.





प्रा. आनंद दुबे

डीन ऑडमीशन, आयसीम कॉलेज

शिस्त हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा व्यक्तिमत्त्व गुण आहे. कोणतेही काम करताना प्रामाणिक, मेहनती, प्रेरित आणि प्रोत्साहन देण्याचा हा एक मार्ग आहे. आपल्या जीवनातील शिस्तीची भूमिका म्हणजे सुव्यवस्था, कार्यक्षमता, वक्तशीरपणा, आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे. 'शिस्तीशिवाय जीवन हे रडारशिवाय जहाजासारखे आहे.' त्यामुळे जीवनातील शिस्तीचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही.

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्तबद्ध राहणे वेळेवर अभ्यास करण्यास मदत करते जेणेकरून ते तणावमुक्त असतात. शिस्त नियोजनबद्ध पद्धतीने कामाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. शिस्तीमुळे विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यास मदत होते आणि त्यांना नैराश्यात जाण्यापासूनही प्रतिबंध होतो. शिस्त एखाद्याचे चारित्र्य घडवण्यास मदत करते. विद्यार्थी जीवनातील शिस्त सर्व योग्य गोष्टींना आकर्षित करते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. विद्यार्थ्यांच्या जीवनात, त्यांच्या घेयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिस्त नेहमी मार्गदर्शक म्हणून दिली जाते. शिस्तबद्ध विद्यार्थी त्यांच्या घेयांवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे मन इतर निरुपयोगी गोष्टींबद्दल आश्चर्यचकित करत नाही. शिस्त विद्यार्थ्यांना त्यांच्या

विद्यार्थी आणि शिस्त : यशाची गुरुकिल्ली

अभ्यासाबरोबरच त्यांच्या जीवनातील इतर क्षेत्रांकडे एकाग्र आणि प्रेरित होण्यास शिकवते. मजबूत उद्दिष्टे असणारी व्यक्ती अधिक केंद्रित असते आणि दैनंदिन जीवनात नेहमी आपले काम वेळेवर ठेवते. हे विद्यार्थ्यांना शांत आणि संयमित राहण्यास मदत करते.

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्तीचे महत्त्व

शिस्त लोकांना त्यांचे जीवन कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे जगण्यासाठी नियम प्रदान करते. जेव्हा तुमच्या जीवनात शिस्त असते तेव्हा भविष्यातील चांगल्या आयुष्यासाठी तुम्ही वर्तमानात छोटासा त्याग करू शकता. शिस्त सवयी बनवते, सवयी दिनचर्या बनवतात आणि दिनचर्या बनवतात जे तुम्ही दरोज आहात. जे करणे आवश्यक आहे ते करण्याचा मार्ग म्हणजे शिस्तीचे मूल्य. केवळ सरावामुळेच एखाद्याला सकारात्मक कृती स्थापित करण्याची परवानगी मिळत नाही. हे आपल्याला आपले मन आणि शरीर प्रशिक्षित करण्यात मदत करते आणि आपल्याला आपल्या घेयांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपल्या भावनांचे नियमन करण्यास सक्षम करते. विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवनात शिस्त खूप महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांच्या जीवनात, विशेषतः गणितासारख्या व्यावहारिक विषयांसाठी शिस्त का महत्त्वाची आहे हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी येथे काही मुद्दे आहेत. शिस्त विद्यार्थ्यांना नियमितता राखण्यास मदत करते जी गणितासारख्या सतत सरावाची आवश्यकता असलेल्या विषयांमध्ये खूप महत्त्वाची असते. हे विद्यार्थ्यांना शांत आणि संयमित राहण्यास मदत करते. हे त्याला/तिला लक्ष केंद्रित करण्यास आणि समस्यांसह पुढे जाण्यास मदत करते. शिस्त विद्यार्थ्यांना त्यांच्या/तिच्या सर्व विषयांसाठी वेळेचा समावेश असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळापत्रक राखण्यास मदत करते. शिस्त त्यांना त्यांच्या कामाच्या महत्त्वानुसार प्राधान्य देण्यास मदत करते. हे त्यांची एकाग्रता सुधारते आणि लक्ष केंद्रित करते जे गणितासारख्या विषयात खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना अनेकदा गणित अवघड वाटते आणि या विषयाची भीती वाटते. शिस्त त्यांना प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करते. हे त्यांना त्यांची कामगिरी हळूहळू आणि स्थिरपणे

सुधारण्यास मदत करते.

जीवनात स्वयंशिस्त का असावी ?

स्वयं-शिस्त म्हणजे आत्म-नियंत्रण, नकारात्मक परिणाम होऊ शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळण्याची क्षमता. चिकाटी आणि हार न मानणे. नकारात्मक भावनांना बळी न पडणे ही ताकद आहे. याचा अर्थ एखाद्याच्या दुर्बलतेवर मात करणे. त्यांना सोडून देण्याच्या प्रलोभनांना न जुमानता एका योजनेचा पाठपुरावा करण्याची क्षमता आहे. दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या बाजूने विलंबित समाधान. जीवनात शिस्तीचे महत्त्व काय ? शिस्त ही प्रत्येकाला समजणारी संज्ञा आहे; अस्तित्वात असलेल्या सर्वात प्रसिद्ध व्यक्तींनाही हे घडते. हे सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे कारण त्याशिवाय आपल्या आजूबाजूला गोंधळ होईल. शिस्तीचे महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात निर्णायक भूमिका बजावते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिस्तीचे महत्त्व सर्व योग्य गोष्टींना आकर्षित करू शकते, विद्यार्थी त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. त्यामुळे शिस्तीचे महत्त्व आणि विद्यार्थी जीवनातील महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही. एक मजबूत आणि प्रेरक नेता होण्यासाठी तुम्हाला अत्यंत संयम दाखवावा लागेल. आपल्याला खरोखर आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची ऑफर न करणे हे घेयांचे प्रदर्शन आहे. तुम्ही आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेऊ शकता किंवा खंडित करू शकता आणि या प्रकारची व्यक्ती योग्य निवडी करते असे दिसते. जिथं तुम्ही या आत्मसंयमाचा सराव कराल, तिथं ते आपल्या आयुष्यभराच्या यशात शिस्तीची भूमिका जोडेल. तुम्ही असे गृहीत धरता का की एखादी संस्था कामासाठी दीर्घकाळ उशीर झालेल्या किंवा कामासाठी उशीर झालेल्या व्यक्तीला स्वीकारेल ? उच्च कुशल व्यक्तींनी नियमितपणे निरोगी शिस्त पातळी दर्शविली पाहिजे; ते फक्त गप्पा मारू शकत नाहीत; कधी बोलायचे आणि जीभ कधी धरायची हे सुझ नेत्याला समजते. शरीर आणि मन दोन्ही शिस्तीने सन्मानित होतात. शिस्त वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्यात आणि शांततापूर्ण आणि आदरयुक्त समाज विकसित करण्यास मदत करते. त्यामुळे शिस्तीशिवाय जीवनच नाही असे म्हणणे योग्य ठरेल.



Prof. Pallavi Kathar

Cultural In Charge,
Professor (CSE, Department) ICEEM

As I come across through the year 2023 in ICEEM, it is a year full of cultural events along with academics. Actually; we can't define college without cultural life and fest. Culture can come in many shapes and sizes throughout the world. In ICEEM, our focus is on student's 360° degree development i.e. students smooth and healthy life.

As ours is engineering college, our student's life changes after every six months semester so cultural events are taken to respect values in their life such as ideas, practices, moral and non-material objects from the society. It boosts the CONFIDENCE LEVEL of our student and influences them. Last year's activities like DAHI-HANDI, DANDIYA, GANPATI UTSAV were celebrated with full of enthusiasm and make our students united. Because of these events they introduced each other and developed a healthy friendship in them.

Cultural activities facilitate the holistic development of student. We don't want book worms but tries to give a good engineer as will as a human being with all values. We give preference to Yoga too. TREE PLANTATION is the most popular activity of ICEEMians. We planted 1500 trees and we are one of the diamond of the crown won by ch. Sambhajinagar in the world record.

Cultural Life @ ICEEM

We want our student more passionate and confident.

Due to cultural event @ICEEM, ICEEMians were no longer remaining introvert as they come to know the art of building relationship. They learnt to face challenges and to find solutions to real life problems. KOJAGIRI POORNIMA event named as "RATR CHANDHANYACHI" is one of the best celebrated event of ICEEM. We call outside singers as well as let our students to sing and dance. It's night event. SHIV JAYANTI is also most awaited event of ICEEMians. We allow our student to take participation in Marathon. Recently we are also the part of LOKMAT MARATHON.

On AASHADI EKADASHI we distribute bananas to all devotees going to Pandharpur. In students NSS activity, we had taken DENSE FOREST activity through (shramadan) voluntary contribution. We participated in YOUTH FESTIVAL taken by Dr. BAM University. Our students given outstanding performance in arts, Poetry, Painting and other activities taken in Youth Festival. Our college renowned for its value education that develops the student physically, mentally and spiritually. "AAROHAN..." the inter college event and competition was taken by our college in 2023. Cultural activities nurtures our student.

Now we entered in 2024, with the event of "JALSA 2K24". It's our annual event i.e. GATHERING AND CULTURAL NIGHT. In this we have events like Sports Day, Traditional Day, Mix-Match Day, Bollywood Day and many more fun activities... The college gathering held on 31st January 2024 and 1st Feb 2024 was a vibrant and engaging event that brought together students, faculty, and staff to celebrate the spirit of community and camaraderie. With a diverse range of activities and performances, the

gathering provided a platform for students to showcase their talents and foster connections beyond the classroom. On first day of cultural night we called Mrs. Sangeeta Bhavsar, a well known Marathi movie singer as our chief guest. On second day of cultural night Miss. Naveli Deshmukh, Miss India and Runner UP for Miss Universe and Brand ambassador of Maharashtra Tourism was called as chief guest. As a media partner RJ Akanksha is also present on stage. In presence of a great model Naveli Deshmukh, our students done Ramp Walk and showed their balance and confidence. ... Through its diverse array of activities and performances, the event not only entertained but also inspired students to explore their passions and embrace new opportunities. Such gatherings play a crucial role in enhancing the overall college experience and nurturing a vibrant campus culture.

Recently, We organized Educational Trip to **ISRO, Bangalore**. This is an amazing experience for our student as they got versatile knowledge from **U.R.Rao Satellite Space Center**. Again, we arranged visit to **HAL (Hindustan aeronautics limited), Vishveshwaraya science Museum, and Lalbagh Botanical Garden** all located at Bangalore. In sightseeing we arranged a trip to Mysore where they visited **Mysore Palace, Vrundavan Garden** and many more places. This exploration is full of knowledge along with full of fun. All these and for the whole year many more yet come.....

"If art is to nourish the roots of our culture, Society must set the artist free to follow his vision Whenever it takes him"

John F. Kennedy.

BANGALORE –MYSORE (ISRO) EDUCATIONAL TRIP 2024

Educational tours are an excellent way to learn about new places and cultures. Recently, we had the opportunity to go on an educational tour that took us to various destinations. This tour was filled with exciting experiences, and we learned a lot during this trip. Our educational trip created lasting memories which we will preserve forever.

An educational tour is an excellent opportunity for students to learn outside of the classroom setting. It provides a chance for them to experience different cultures, explore new places, and gain practical knowledge that they can apply in real-life situations. The main purpose of this tour is to broaden the students' horizons and enhance their learning experience.

On day 1, i.e. on 17th mar 24, we 19 students from the ICEEM were accompanied by 2 lecturers started our journey from chh. Sambhajinagar railway station by train to Parbhani where we reached early in the morning and again started to Bangalore. After overnight journey we reached to Bangalore on 18th mar 24 and reached to Hotel by bus.

On day 2, i.e. on 18th mar 24, the first destination of the educational tour is the **Rangnathan temple** near to Maharaja Palace Mysore. It is a good example of ancient sculptures and Indian architecture. After that we visited Wadiyar Palace also known as Mysore Palace. In the evening, we visited **Brindavan Garden**, the Brindavan Garden is a garden located 12 k.ms from the city of Mysore in the Mandya District of the Indian State of Karnataka.

After this we visited **St. Mary's Basilica Church** at Mysore. St. Philomena's church was built in the honor of St. Philomena in the Diocese of Mysore, India and the day comes which we eagerly waiting for i.e. on 19th mar 24 (On day 3), we started our journey to visit **U R Rao Satellite Centre (URSC)** which is the main attraction of our trip. We are very much excited to visit ISRO. U R Rao Satellite Centre (URSC), Bengaluru, formerly known as ISRO Satellite Centre (ISAC) which is the lead center for building satellites and developing associated satellite technologies.

ISRO Satellite Integration and Test Establishment (ISITE) is equipped with state-of-the-art clean room facilities for spacecraft integration and test facilities including a 6.5 Metre thermo vacuum chamber, 29 Ton vibration facility, Compact Antenna Test Facility and acoustic test facility under one roof.

We visited exhibition area and actual sight of space centre; there, we are guided by their experts. They showed us video on satellite launching.

"The joy of life comes from our encounters with new experiences, and hence there is no greater joy than to have an endlessly changing horizon, for each day to have a new and different sun."

- Christopher McCandless

After this we, visited to **HAL (Hindustan Aeronautics Ltd.)**, Hindustan Aeronautics Limited (HAL) is an Indian public sector aerospace and defence company, headquartered in Bangalore.

After this we, visited to **Vishveshwara Science Museum**. The Vishveshwara Industrial and Technological Museum (VITM), Bangalore, India, a constituent unit of the National Council of Science Museums (NCSM), Ministry of Culture, Government of India, was established in memory of Sir M. Vishveshwara. On every day, we are getting new knowledge and knowing new places.

On day 4, i.e. on 20th mar 24, after breakfast we left hotel for **Bangalore sightseeing**. We visited **ISKCON Temple**. It is a revered shrine dedicated to Lord Krishna. Apart from a religious shrine, ISKCON temple is a cultural complex accommodating dedicated deities of Sri Radha Krishna Chandra, Sri Krishna Balarama, Sri Nitai Gauranga, Sri Srinivasa Govinda and Sri Prahlada Narasimha.

After that our next destination is **Lalbagh Botanical Garden**. We visited it with the aim to do a nature study. Lalbagh Botanical Garden or Lalbagh is an old botanical garden in Bangalore, India. It has over **1,000** species of plants with many trees that are more than a hundred years old.

Field trips link the classroom experience with the outside world. In doing so they not only improve learning but also give both the learner and educator valued practical experience. The Visit was a new experience for students which can help their development in various ways. It helped students for a visual experience in a particular way. After dinner, we reached **metro station**, to have little experience of technology and inventions in train. Then, after this we reached to railway station for departure from Bangalore to Chh. Sambhajinagar via Parbhani.

On day 5, i.e. on 21st mar 24, we reached Parbhani railway station early in the morning and again started our journey with great enthusiasm to Chh. Sambhajinagar.

On day 6, i.e. on 22nd mar 24, we reached Chh. Sambhajinagar railway station early in the morning at 3.00 am.

We experience a thought "**Travel brings power and love back into your life.**"



CAREER PLUS



Nilesh V. Kalyankar

(Assistant Professor MECH. Dept.)

Campus placements or on-campus recruitment gives you the best opportunity to get a good job in a good company or organization. Instead of you going and knocking on the doors of potential employers, here they come to you. To succeed, you just have to be one step ahead of your competitor with the required skills.

PREPARATION

Resume & Certificates

It should be properly kept ready. Resume should give the total projection of a candidate. Carry all your certificates, achievements for the campus interview.

Good marks

Your mark sheet talks a lot about your interest in and commitment to academic studies.

Be smarter than others

Learn something other than what you study in your curriculum. That could be a certificate Course in a language or soft skills, etc.

Dress

Formal attire that's modest and pleasing to the eye.

WRITTEN TEST and G D

Written test

The more you prepare, the better you perform. Always aim to get into the top 10 ranks.

Aptitude test

It tests your problem solving skills, analytical skills, logical reasoning and communication.

Group Discussion (G.D)

GD is nothing but a debate on a topic in presence of judges. A topic is given and a small group of selected candidates express their views on it. Clarity, relevance and confidence are important. Don't deviate from the topic or repeat the points again and again. Group discussion is not a battle ground. Allow others to share their views.

INTERVIEW

It is the most critical and important step in the campus placement process. It is for the first time the company comes face-to-face with you.

Communication is the key

Sharpen your word power. Talking to friends in English, watching English news channels, reading English newspapers are some of the common ideas to improve on the use of language. Remember the five 'C' rule. Be Clear, Concise, Courteous, Comprehensive, and have command over language.

Body language

Nonverbal communication plays a vital role in interviews. Read a good book and practise it.

Listen

Don't try to answer before the question is asked. Do not interrupt unnecessarily. Never be silent too.

Know the company well

Research about the company. Gather as much information as you can about the organisation you're going to be selected for because there is a every possibility of posing questions on this aspect.

Talking about yourself

Make sure you cover all your strengths. First impression is always the best impression.

No sad stories

Do not try to create sympathy by telling family stories.

Do not talk too much

Do not pretend-know everything. Talk what is needed, be honest about your capabilities.

Weakness

Be honest; don't hide if you don't know something. Don't lie about it. Be honest in admitting your weaknesses. Convey confidently that you will overcome it in no time.

Impress the interview panel

With creativity, innovation and out-of-the box thinking you can impress the panel members. Your positive thinking should be your ability to adapt to a new situation, learn new things, and work in a team, and be a good communicator. Analyze and find you're positive before appearing for the interview.

“ताईगीरी...!!!”

नॅकच्या कामानिमित्त डॉ. निर्मलाताई पद्मावत यांच्या सेलूतील 'नुतन महाविद्यालयात' जाण्याचा योग आला. सुरवातीला वाटलं की नॉन-टेक्नीकल कॉलेज आणि तेही तालुका प्लेसला ! कसं असेल, काय असेल; परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात 1939 ला स्थापन झालेली संस्था आणि नंतर 1968 ला सुरू झालेलं हे नुतन महाविद्यालय, तेव्हापासून अनेकांना घडवण्याची यशस्वी परंपरा असलेली ही वास्तू ; सुसज्ज ईमारत, मैदान व गार्डन यांची वेल-प्लान्ड मंडणी असलेला भव्य आणि अतीशय सुंदर असा कॅंपस. कॉलेज व्यवस्थापनाने आमच्या राहण्याची व्यवस्था कॅंपस मध्येच होस्टेलला ला केलेली असतांना ताईने मोठ्या बहीणीच्या अधिकारवाणिने फर्मान सोडलं कि 'मी इथं असतांना तुम्ही होस्टेलला नाही तर घरीच थांबाणार', आणि मग ताईच्या घरीच थांबावं लागलं.

नॅकमधील तांत्रिक बाबी तर अभ्यास करून शिकता येतात, पण खरी शिकण्यासारखी व वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ती म्हणजे इथं लावलेली कामाची सिस्टीम. ठरल्याप्रमाणे ज्याचं जे काम आहे तो त्याच्या वेळेनुसार नियमितपणे IQAC सेलमध्ये येणार आणि जबाबदारीने तिथेच बसून काम करून नंतर फाईल जागेवर ठेवणार. या सिस्टीमचं स्टॅरिंग जरी ताईच्या हातात असलं तरी सगळी सिस्टीम शिस्तबद्ध व ऑटो-मोडवर सेट करण्याचं श्रेयही त्यांचंच. IQAC सेलमध्ये येऊन कामं करणारी सगळी मंडळी अगदी आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात काम करताना दिसली. एखादं काम झालं नाही म्हणून कुणाची कुणावर कधी चिड-चिड नाही की ओरडनं नाही. लक्षात आलं की IQAC साठी ताईने स्वतःचीच एक अशी युनिक 'SOP' डेव्हलप केलीये आणि म्हणूनच तो खऱ्या अर्थाने 'हॅप्पी सेल' झालाय.

ताईसोबत तीन दिवस कॉलेजाला येऊन IQAC सेलमध्ये काम करतांना, इतर स्टाफ सोबत त्यांचं संभाषण-संवाद ऐकतांना, बोलण्याच्या ओघात ताईच्या स्वभावाचे व आयुष्याचे अनेक पैलू उलगडले. मनोमन वाटलं की ईश्वराने त्यांच्या आयुष्याची डायरी लिहितांना एकाच व्यक्तीच्या वाट्याला किती बिकट वाट आणि किती संकटं लिहावी, याचं गणित चुकलं असावं. पावलो-पावली परीक्षा आणि संघर्ष. पण परिस्थिती समोर हार मानतील त्या निर्मलाताई कसल्या ? एका महिलेनं हतबल न होता विपरीत परिस्थितीशीही लढा देऊन, सर्व संकटांवर मात करून, स्व-कर्तृत्वावर 'शून्यातून विश्व' कसं निर्माण करता येतं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे निर्मलाताई. पुर्वाश्रमीचा कोणताही राजमार्ग उपलब्ध नसतांना स्वतःचं उच्च शिक्षण (Ph.D) पुर्ण तर केलंच परंतु आपल्या दोन्ही मुलींना काहीच कमी पडू न देता त्यांनाही उच्च शिक्षित करून त्यांच्या पायावर उभं केलं. कौतुकास्पद हे की दोन्ही मुलींनाही आईच्या कष्टांची जाणीव आहे, एकीची IIT सारख्या नामांकित

संस्थेतून तर दुसरीची पुणे विद्यापीठातून Ph.D पुर्ण होत आलेली आहे. आज डॉ. निर्मला शिवराम पद्मावत हे नाव सेलूमध्ये शिक्षण, संशोधन, मार्गदर्शन आणि नवकल्पना या सर्व क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखल्या जातं. त्यांच्या या अनुभवी कर्तृत्वाचा प्रभाव त्या कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये स्पष्ट जाणवतो. शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज म्हणून डॉ. निर्मला यांचा प्रवास हा सतत वाढणारा आणि अतूट समर्पणाचा आहे. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाचे प्रकाशन विक्रमी 6 प्रतिष्ठित जर्नल्समध्ये 30 पेक्षा जास्त पेपरने प्रसिद्ध झालेले आहे. प्राथमिक शिक्षिका ते माननीय प्राध्यापक पदापर्यंतचा त्यांचा बहुआयामी प्रवास त्यांची दृढता आणि अतुलनीय कौशल्य प्रतिबिंबित करतो.

एखाद्या डोंगर-दररीतील एक खडकाचा तुकडा टप्पे-टोमणे खात वाहत्या पाण्यासोबत दूरवरून नदीपात्रात वाहत येतो आणि मग त्याच्याकडे पाहील्यावर समजतं की त्याचं स्वरूप बदललय , तो तुकडा आता गुळगुळीत झालाय ; अगदी तसंच, आयुष्यातील दुःखद क्षण खड्यासारखे बाजूला सारून सतत हसतमुख राहणाऱ्या ताईबद्दलचा आधीच असलेला आदर आणखीनच वाढला.

'माझ्या मुलीचा वाढदिवस आहे' असं म्हणून मी एक दिवस लवकर परत निघायचं ठरवलं, पण पुनः ताईची अधिकारवाणी 'महत्वाचं काम बाकी आहे, आज जाता येणार नाही' . मुडी आणि स्वच्छंदीपणे वागणारा मी, मात्र ताईचं ऐकून निमुटपणे एक दिवस थांबलो. ताईने स्वतः तयार केलेला 'सिझनचा पहीला आमरस' खाल्यानंतर कळालं कि हेच ते महत्वाचं काम बाकी होतं. लहान भावाला आमरसाचं जेवण खाऊ घातल्याचं समाधान ताईच्या चेहऱ्यावर जाणवत होतं...

परक्यांनाही सहृदयतेने आपलंसं करून घेण्याची कला असलेलं; नावाप्रमाणेच आत-बाहेर निर्मळ, ताईसारखं सहनशील पण प्रभावी, कठोर पण तितकच प्रेमळ, संवेदनशील पण कणखर व्यक्तिमत्व मर्यादित शब्दात गुंफणं अतिशय अवघड आहे.

मै तो बस इतनाही कहूंगा के...

‘सारेजहाँ का दर्द अपने दामन में समेटकर भी,

उनके नवाजीश-ए-करम नहीं रुके;

उन्हे इस उचाईपर देखकर हैरान है बहोत सारे लोग,

मगर किसिने उनके पैरो के छाले नहीं देखे...,

मगर किसिने उनके पैरो के छाले नहीं देखे

प्रा. हेमंत लक्ष्मणराव जाधव

उपप्राचार्य, आयसीम इंजिनियरिंग पॉलीटेक्निक अँड एमबीए कॉलेज,
छत्रपती संभाजीनगर.



**Prof. Yusufzai Mushahid Khan
Muqsith Khan**

Book Review

The Lost Symbol

By Dan Brown

About the writer


Dan Brown is an American author best known for his thriller novels that often incorporate elements of history, art, and conspiracy theories. Born on June 22, 1964, in Exeter, New Hampshire, his most famous work is "The Da Vinci Code," which was published in 2003 and became a massive international bestseller. Brown's books typically feature the protagonist Robert Langdon, a Harvard symbolologist, and they often involve a race against time to solve cryptic puzzles and uncover hidden secrets. Some of his other notable works include "Angels & Demons," "The Lost Symbol," "Inferno," and "Origin."

I am a huge fan of Dan Brown's Robert Langdon series! Each installment keeps surpassing my expectations. Having been captivated by "Angels and Demons" and "The DaVinci Code," I couldn't wait to dive into this one, and it didn't disappoint.

The Robert Langdon series stands out for me among mystery novels due to its intricate puzzles and intellectual challenges. I love putting my mind to the test alongside Robert, attempting to unravel the mysteries and deduce the responsible parties. The plot took me by surprise, especially with the situation Robert found himself in (those who know, know!), and the conclusion left me utterly astonished. The term "plot twist" doesn't do justice to the incredible ending—I was so shocked that I threw the book against the wall. Absolutely phenomenal. Words can't adequately convey how remarkable this book is; it's a strong contender for my favorite read of 2020!

In "The Lost Symbol," famed Harvard symbolologist Robert Langdon receives an unexpected summons to the U.S. Capitol Building, derailing his plans. The discovery of a cryptic object with five symbols sets him on a journey into a concealed realm of ancient, potentially perilous wisdom. When his mentor, Peter Solomon—a revered Mason and philanthropist—is kidnapped, Langdon realizes that the key to saving Solomon lies in accepting the mystical invitation and delving into a covert world of Masonic secrets, obscured history, and an unimaginable truth.

With Dan Brown's most terrifying villain yet overseeing the events, the story unfolds within the hidden chambers, tunnels, and temples of Washington, D.C., offering a gripping and intellectually stimulating narrative filled with surprises at every turn. "The Lost Symbol" stands out as one of Brown's most riveting novels.



खर तुम्हाला काय वाटते, नक्की वाचा आणि सागा, जागामध्ये मनुष्य फक्त एकाच गोष्टीसाठी धडपडत असतो एकाच गोष्टीच्या मागे धावत असतो एकच गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ती गोष्ट त्याला कधीही प्राप्त होत नाही आणि तरी सुध्दा मृगजळाच्या मागे तो लागलेला असतो ती गोष्ट म्हणजे सुख. मनुष्य सतत कोणते ना कोणते सुख शोधत असतो जर आपण एखाद्याला सांगितले सकाळी चहा, नाष्टा मिळेल, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, रात्री जेवण मिळेल पण काम मात्र एकच करायचं फक्त एका जागेवर शांत बसून रहायचं तर अशी व्यक्ति किती वेळ शांत बसून राहायचं तर अशी व्यक्ति किती वेळ शांत बसेल तास, दोन तास, तीन तास या पेक्षा जास्तवेळ कोणीही शांत बसू शकणार नाही. आपण स्वतःवर हा प्रयोग करून पहा. आपण मध्येच उठून टिन्ही तरी लावु, पुस्तक तरी वाचू, गाणी म्हणू, टाईमपास म्हणून तोंडाला काही तरी काम म्हणून शेंगा खात खात बसू, पण शांत बसू शकणार नाही. तर सांगायचं तात्पर्य, मनुष्य काधीही शांत बसू शकणार नाही, तर तो सतत काही तरी करीत असतो आणि तो जे काही करीत असतो त्यातून तो सख मिळविण्याचा प्रयत्न करतो.

मनुष्याचं शरीर सुकून जातो. थकून जातो.

शेवटी मरून जाते, पण सुख काही मिळत नाही. मग खरे सुख कशात आहे जे शाश्वत आहे. सकल आहे, कृतार्थ तृप्त आहे. असं सुख जगात आहे का ? असेल तर ते

नाही याला इतिहास साक्षी आहे, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात किती तरी दुःख आले, पण त्यांनी त्यांचे कार्य सोडले नाही. म्हणूनच अशा लोकांना संत म्हणले आहे आणि अशा लोकांनाच खरे आत्मसुख प्राप्त होते. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, जयाची त्याला पदवी, इतरां न साजे, संतांना उमजे, आत्मसुख.

आत्मसुख.....

खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला, तरी ध्येयापर्यंत खरे पणाच पोहोचतो भावना कळायला मन लागते वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगायला सुंदर विचार लागतात. भरभरून जगायला पैसा नाही आयुष्य लागते. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय...? तिजोरी पुरतं, शोभेपुरत किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना...? परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करून यावं.

तृप्ती रामदास कांबळे



कसं मिळवता येईल व त्या सुखाला काय म्हणतात ? त्यासाठी सुख या शब्दाचा अर्थ पाहू. जे सुंदर, निर्मळ असून सत्य आहे कायम चिरकाल आहे अशा सत्याचा शोध घेऊन, ते सत्य अंगीकारणे म्हणजे खरे सुख. जे आकाशापेक्षा निर्मळ असून ज्याला मर्यादा नाही अशा सत्याची प्राप्ती करून घेणे म्हणजेच जाण करून घेणे म्हणजेच ख-या चिरकाल सुखाची प्राप्ती होय. ज्याने तन, मन व आत्मसुध्दा सुखी होतो त्यालाच आत्मिक सुख म्हणतात. ज्याला असे सुख प्राप्त होते तो शांत होतो, त्याच्या मनाला शांती मिळते आणि अशा मनुष्याच्या जीवनात सुख, दुःखाचा काही फरक पडत



Zafar Ul Hasan
(ICEEM)

GUIDING LIGHT



An intelligent mind, an achiever's role,
Persistent and strong, a noble soul,
Consistently radiant, resistant to strife,
Brave as a diamond amidst life's coal.

Helpful and kind, nature's embrace,
Joyful and deep, with respect and grace,
A truth seeker with words so bold,
An earthly woman with a beautiful face.

She stands against odds, a guiding light,
A vast ocean of knowledge, shining bright,
Completing tasks without a complaint,
With unwavering efforts, day and night.

Her character's as pure as water, serene,
Kind-hearted, soft-spoken, a gentle queen,
A devotee of dreams that freely stream,
Our beloved sister Nirmala, in every scene.

एक झाड संपूर्ण जंगल उभे करू शकते. एखाद गाणे उत्साह निर्माण करू शकते. स्मित हास्य वातावरणात ताजे-पणा आणु शकते. अंधाऱ्या आकाशातील फक्त एक तारा जहाजाला मार्ग दाखवु शकतो. विकासासाठी योग्य दृष्टिकोनासह फक्त एका माणसाच्या कृतीत आधिक सामर्थ्य असेल. एकच व्यक्ती फरक निर्माण करू शकते. एका माणसाची

सकारात्मकता संपूर्ण जग बदलू शकते. जीवनात पुढे जाण्यासाठी पात्रता ही पहीली पायरी आहे. आणि जर तुम्ही पात्र असाल तर योग्य प्रकारे काम करू शकाल. जेव्हा माणसाच्या क्षमता वाढतात तेव्हा जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती करू शकता.

वेळ आणि तारीख बदलली की आयुष्य बदलते. असे लोक म्हणतात, पण प्रत्यक्षात जीवनात होणारा बदल हा कोणत्याही निश्चीत तारखेवर किंवा वेळेवर अवलंबून नसतो. ती एक निरंतर प्रक्रीया असते. जीवनात जर काही स्थिर असेल तर ते आहे बदल. कधी बदल चांगले असतात तर कधी विरुद्ध बदल हा जीवनाचा भाग आहे. माणूस असल्याने आपल्यात स्वताला उंचवण्याची क्षमता आहे. पण आपण आपल्या क्षमतांचा वापर केला नाही तर जीवनाला अर्थ नाही. शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला सुधारण्याच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो हा आत्मविश्वास व्यक्त केला तर बदलाला सुरुवात होते. आपल्यापैकी बरेच जण आपल्या क्षमतांची पूर्ण माहिती न घेता हे जग सोडून

जातात, आत्ताच 12th Fail चित्रपट प्रदर्शित झाला, त्यात आपण बघितलं असेल एका छोट्या गावातील मुलगा ज्याला UPSC Exam च U माहीत नसताना तो जर IPS अधिकारी होवू शकतो तर हे सर्व फक्त आणि

घालवणाऱ्या गोष्टींना आळा घालणे. ते तुमच्या क्षमता वाढवण्यास हातभार लावत नाही. आपल्या देशातील प्रसिध्द बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलाखत वाचली गोपीचंद यांनी पी. व्ही. सिंधु व सायना नेहवाल यांना कोचिंग दिले होते. मुलाखतीत ते म्हणाले की ऑलम्पिकच्या आठ महिने आधी, मी सायना आणि सिंधु कडून त्यांचे मोबाईल काढून घेतले होते. त्यांनी

ऑलम्पिकचे गोल्ड मेडल शिवाय दुस-या कशावरच लक्ष केंद्रीत करावे असे त्यांना वाटत नव्हते. दोघीनीही त्यांचा आदर केला आणि आठ महिने मोबाईल शिवाय राहिल्या. आपण आपल्या आयुष्यात आठ मिनिट सुद्धा मोबाईल शिवाय राहू शकत नाही.

तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमता बाहेर आणण्यासाठी काही

नियम पाळावे लागतील, काही

विचार प्रक्रीया काही गैजेट्स यापासून

स्वताहाला दूर ठेवावे लागेल. तुम्ही सकारात्मक पाऊल उचलले नाही तरी चालेल परंतु नकारात्मक पाऊल उचलले तर तुम्ही काही पायऱ्या खाली जाल. त्यामुळे क्षमता वाढवण्याकडे लक्ष द्या. तुम्ही सक्षम होता तेव्हा संधी आपोआप तुमच्याकडे चालत येते आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. शेवटी सकारात्मक दृष्टिकोन हीच आपल्या यशाची हमी



प्रा. अमोल सुपडू आदिक, एमबीए

सकारात्मक दृष्टिकोन हीच आपल्या यशाची हमी ..!



सकारात्मक ठेवल्याने आणि स्वतः क दृष्टिकोन बदलचा असलेल्या क्षमतावरचा विश्वास यामुळेच शक्य होवू शकते.

आपण ७०-८० वर्ष जगतो पण आपल्यात दडलेल्या कलागुणांना ओळखत नाही. अल्बर्ट आईनस्टाइन हे जगातील सर्वात बुद्धीमान व्यक्ती मानले जातात त्यांनीही फक्त २३ टक्के मेंदुचा वापर केला आता तुम्ही तुमचा मेंदु किती वापरत आहोत याचा विचार करा. स्वतःच्या क्षमता वाढवण्याचा एक पैलू म्हणजे वेळ वाया

QUALITIES OF A GOOD STUDENT

Historically the term student refers to anyone who earns something. However, the recent definition of a student is that anyone who attends a school, college or university. Based on personal experience and research, I list down the qualities of a good student.

1. Attitude : Basically, a good student should possess the ability and willingness to learn new subjects even the subjects are not interesting.

2. Academic skills : Acquiring academic skills is the most important quality of a good student. Ability to read comprehensively, to write effectively, to speak fluently, and to communicate clearly are the key areas in which a good student must be proficient.

3. Ability : A good student should have the ability to apply the results of his or her learning to achieve the desired goals in a creative way.

4. Perceptiveness : How well a student can interpret and perceive meanings from a conversation greatly determine the quality of a good student. A good student always perceives right meaning from conversations, but an average

student often misunderstands the original thoughts of a speaker or writer and derives a wrong conclusion.

5. Self-discipline : Discipline in managing the time is an important factor that every good student must possess. Often, delaying the tasks, such as writing assignments, reading text books, etc. may negatively impact the ability of a student to deliver the goods.

6. Understanding rather than memorizing concepts : A lot of surveys suggest that students must understand the concepts rather than just memorize them. The memorized facts and theories will stay in students memory until they leave the school, college or university.

Once out of school, the student will totally forget the core concepts that they have learned. A good student always understands instead of memorizing the concepts.

7. Behaviour : A student should have to know how to behave with his or her mates, teachers, parents and elders.

8. Asking doubts: A good student doesn't hesitate ask questions in order to clarify his/her doubts.



Nilesh V. Kalyankar

(Assistant professor MECH. DEPT.)

प्रिय जानू, नाव तुझे जान्हवी पण मला तुला जानुच म्हणायला खूप आवडायचंय, ए जानू तुला आठवतय का तु कधी झोपेतून उठायची खीडकीत कधी यायची जेवन कधी करायची तुझा आवडता रंग कोणता तु कोणत्या ड्रेसमध्ये सुंदर दिसायचीच यावर माझे सारखे लक्ष असायचे. आठवतय का तुला ? बहुतांश वेळ माझा तुझ्या घरासमोर चकरा मारण्यातच जायचा, तु कॉलेजला निघालीस की माझी तुझ्यावरच पाळत असायची. मी तुझ्या मागे मागे मांजरपावलाने चालायचो तु थांबावे मला बोलावं अस नेहमी वाटायचं, मी एक दिवस चिठ्ठी लिहली आणि तुझ्यासमोर टाकली, तु ती वाचुन गालात हसुन सरसर निघुन गेलीस, चिठ्ठी टाकल्यावर माझ्या सर्वांगाला घाम फुटला होता, तु मला खूप आवडायचीस म्हणुन तर मी तुझ्यावर जिवापाड प्रेम केले.

जानू, तुझा सडपातळ बांधा, सावळा रंग, तु सोडलेले मोकळे केस व तु घातलेला सलवार कुर्ता यात तु अधिकच सुंदर दिसायची, तुझ्या प्रेमात मी बा-याच रात्री जागुन काढल्या कधी कधी तर आकाशातील तारे मोजण्यातच माझी अख्खी रात्र जायची. मी दिलेल्या चिठ्ठीचे उत्तर दिलेस ती रात्र तर मला आजुन आठवते, तु मला लिहले होतेस "उंच उंच झाडाचा उंच उंच झुला ए माझ्या प्रेमाच्या फुला I love you ना तुला वाव ! जानू कित्ती भन्नाट ! पण जानू मला कधी कधी विचार येतो

इक कॉलेजका जमाना था,

जिसमे तेरे जैसे लडकीयोका खजाना था,

चाहत चांद को पाने की थी,

पर दिल तेरा दिवाना था,

बारीश मे कागज की नाव थी

हर मौसम सुहाना था.

प्यार में क्यों आपसे हम रूठ पडे,

इससे तो मरना बेहतर था,

जानू पहीलं प्रेम कधीच विसरता येत नाही जुन्या आठवणी कधीच विसरता येत नाहीत, मी तुला एवढेच म्हणुन की, बेहद की चाहत कीसे है, मेरा तो इतना हक रहने देना की तुम्हारा हाल पूँछ सकु, दोघं एकमेकापासून दुर गेल्यावर बोलन बंद



झाल्यावर आठवन येवून रडायला येतं ना मग समजत प्रेम काय असतं, जेव्हा जीव लावून खरं प्रेम करून पण त्रास झाला ना मग समजतं प्रेम काय असतं, खरच जानू सोप नसत प्रेम करनं पण, असं वाटत येवून सांगावे हिर रांझा, लैला मजनु असोत की एक दुजे के लिये मधील प्रियकर व मैने प्यार कीया मधील प्रेम व सुमन असोत यांच्या वेगळं आपलं प्रेम नव्हते. जानू, पण कुठे तुटले आणि कुठे फाटले हेच गुढ मला आजही उलंगडत नाहीए जानू, तुझ्या - हदयात मला उलीशी जागा मीळेल काय रहायला आनखी ? कुनी विचारले तर सांग किरायादार आहे - हदयाचा. जानू आभाळ जाण्याची वाट खूप पाहीली पण तोपर्यंत चंद्र दुस-या कोणाचा तरी झाला हे खरच ना ?

ए ऐक ना जानू एक दिवस मी काय तू मेरी थी मेरी है और मेरी ही रहेगी यह बात मैने रात को रजाई को बोला और ओढ कर सो गया, काय जानू हासु येईल हे वाचुन तुला आपल्या वाटा वेगळया झाल्या पण आठवणी आज तशाच आहेत प्रेम केले तुझ्यावर पण प्रेमापेक्षा जास्त कोही असेल तर ती तुझी काळजी, तु हुशार होतीस हुशारी करनारी मुलगी नव्हतीच म्हणुन मी तुझ्यावर खूप खूप खूप प्रेम केलं आणखी तुझी आठवण आली न जानू काळजाचा ठोका चुकतो, भर उन्हात अंगाला गारवा झोंबु लागतो प्रेमाचा अर्थ त्यावेळी मला कळलं

नव्हतं जानू पण आता काय उपयोग खूप उशीर झालाय, जानू खूप उशीर झालाय मी आणखी तुझ्या प्रेमातुन सावरलो नाही या प्रेमाच्या जगात माला कधी कधी वाटते मी वेडा झालोय की काय, तुझे बोलने कानी पडते ,तु लांब असून अगदी जवळ असल्याना भास होतो तुझे बोलने ऐकण्यासाठी अतुर झालेले कान एकलकोंडे झाले आहेत जानू एकलकोंडे झाले आहेत कधी कधी जीव कासावीस होतो तुला कुठे शोधावे हाच प्रश्न पडतो तुझे वेड आनखी माझ्या मनाला आहेच. तु जीवाला चटका लावुन माझ्या आयुष्यातुन निघुन गेलीस, तुझ्या दुखावलेल्या काळजाप्रमाणे माझेही काळीज दुखावलेलेच आहे, जानू, आणखीही मला तु स्नेहसंमेलनात

अँकरींग केलेली आठवते किती छान बोलयचीस, तु कॉलेजच्या शेजारच्या बाळु मामाच्या चहाच्या टपरीवर चहा घ्यावा वाटला तरी माझ्याकडे पैसे नसायचे हो न जानू, तुझा मनमिळावू स्वभाव अष्टपैलू व्यक्तीमत्व आनखीही मनाला वेड लावून जातो. आठवतय का तुला मी तुला उगी उगी रागावलो तु रडायला लागलीस तू रडतांना खूप छान दिसायचीस जानू, काय करू जानू भुतकाळातील आठवणी खूप मनाला वेड लावून जातात तुझ्या लग्नासाठी मुले पाहणे सुरू होते मी ही बेचैन होतो माझ्याप्रमाणे तुझीही झोप उडाली होती तुझा माझा संपर्क नसला तरी तुझी प्रतिमा आजही डोळयासमोरून जात नाही, तुझे लग्न झाले पण जानू तुला फोन करण्याचे आजही धाडस होत नाही पण एकाच गोष्टीचे दुःख होते जीच्या बरोबर लग्न करायचे होते तिच्याच लग्नाला जायची वेळ माझ्यावर आली होती, सरत्या शेवटी तु सासरी निघतांना माझ्या डोळ्यात पाण्याचा पुर आला होता, मी वेडा झालो मी मनात फक्त एवढेच पुटपुटत होतो जानू जा दिल्या घरी तु सुखी रहा!



भास्कर अभंग, इन्स्ट्रक्टर

Cultural Activities



डॉ. सुभाष झंवर व डॉ. कल्पना झंवर यांची उपस्थिती / विविध कंपन्यांना विद्यार्थ्यांच्या भेटी



विद्यार्थी वाढदिवस साजरा करताना

डॉक्टर सचिन झंवर यांच्या समवेत मान्यवर



एफ एम रेडिओ चे कलाकार संवाद साधताना



सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग



ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती

आयसीम आयकेएसचे उद्घाटन करताना गायक प्रमोद सरकटे



गणेश जयंती.. विद्यार्थ्यांचा उत्साह



आयसीएम एसटी थांबाचे उद्घाटन करताना
एसटीचे विभागीय अधिकारी श्री क्षीरसागर साहेब



खेळात दंगलेले विद्यार्थी



आयसीएम स्टाफचे रक्तदान



महा एक्सपो मधील आयसीएम स्टॉलला प्रेक्षकांची भेट



स्वातंत्र सैनिक विजेयन्द्र काबरा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मा. डॉ. सुभाष झंवर व मा. दिलीप सारडा



अंतराळ शास्त्रज्ञ यांची आयसीएम कॉलेजला भेट



आयसीएम परीवारातील सदस्य स्व. पेरे पाटील



सेमीनारला भगवच्च उपस्थिती



नेतृत्व, उत्साह, आत्मविश्वास



नवे पाऊल, नवा संपर्क, नवा मार्ग

आयुष्य

आयुष्य हे असच असतं ।
त्याचे चित्र डोळ्यांत दिसतं ॥

आयुष्याचे पुस्तक -हृदयात असते ।
आठवणींना साठवून ठेवते ॥

जन्मापासूनच नाती गुंडाळतात मळा ।
मरेपर्यंत सोबत असते ती नाळ ॥

आयुष्य प्रेम-जिव्हाळ्याचा मळा ।
सोसलेल्या उतार चढावाचा फळा ॥

जेव्हा जगावे वाटते तेव्हा आयुष्याची,
पाने संपलेली असतात ।
तेव्हा ते आनंदाचे दिवस मिटलेल्या,
डोळ्यात दिसतात ॥

करून घेते कर्माची फेड ।
जगण्याचे लागते आयुष्याला वेड ॥

आयुष्य हे असच असतं ।
कोणता शेवटचा श्वास हे माहित नसतं ॥

रडण्याऐवजी संकटांना हसून झेलावं ।
प्रत्येक श्वासाच आनंदानं Welcome करावं ॥

आव्हानांना करून साकार ।
भविष्याचे उघडते दार ॥

समस्याचे जरी लागले असेन अत्तर ।
तरी त्याचे बेधडक पणे देते उत्तर ॥

पसरले जरी असले तणावाचे काटे ।
पण प्रत्येक वेळी मिळवते सुखाचे वाटे ॥

आयुष्य म्हणजे आनंदाचा झरा ।
प्रवासातल्या झळांचा अनुभव खरा ॥



रोहीणी संतोष खाजेकर

मैत्री म्हणजे काय ?

मैत्री म्हणजे
जी आपल्या कुटुंबामध्ये नसते
पण कुटुंबाचाच भाग असते

आपली काळजी घेणारी
बहिणीसारखी माया देणारी

जीवाला जीव लावणारी
दंगा मंस्ती करणारी

आपल्या भावना समजून घेणारी
नर राग आल्यावर फुगणारी

आपल्या सुखामध्ये सहभागी होणारी
एवढेच नाही तर
दुःखात आपल्या सोबत असणारी
आपल्याला पाठिंबा देणारी अशी असते मैत्री

ऐश्वर्या पुंजाराम प्रधान

सहयाद्री

सहयाद्रीच्या माळावरती
घुमला स्वराज्याचा एल्यार
हयाच मातीमध्ये चमकली
शिवबाची तलवार

सहयाद्री ही अजुन सांगते
पराक्रमाच्या गाथा
इथे रंगला इथे वाढला
स्वराज्याचा प्राता

सहयाद्रीचा कडा आणखी
ताठ मानेने उभा आहे
शत्रुला ही खडे चारिले
मराठ्यांची जात आहे.

सहयाद्रीवर घुमली
संतजनांची वाणी
सहयाद्री अजुनी उठून बोलते
जय शिवाजी जय भवानी



अश्विनी काळे

महापुरुषांचे विचार

अज्ञान रूपी काळोखाचा.
वाहत होता पुर
हजारो वर्षे शिक्षणापासून,
सांगा ? कोणी ठेवलं दूर..

प्रस्थापितांनी पद्धतशीरपणे.
खेळली आपली खेळी
रूढी परंपरा निर्माण केल्या.
बहुतेक त्या त्या वेळी

कित्येक झाले द्रोणाचार्य,
कापला एकलव्याचा अंगठा
मूळनिवासी भूमिपुत्रांचा इथे.
इतिहास मांडला खोटा

देव आणि धर्मात गुंतले.
उपेक्षित, बहुजन सारे
कर्मकांड मानगुटी बसवुनी
पसरवले मानुवादी वारे...

यातुन बाहेर काढण्यासाठी.
झटले बुद्ध, कबीर, नामा, तुका
स्वराज्याचा धनी अवतरला
शिवराय शिवशंभू सारखा...

उत्रपती शाहू, फुले, आंबेडकर,
सांगती धर्म मानवतेचा खरा
रुजवण समता, बंधुत्वाची,
सांभाळती लोकशाहीची घुरा....

महापुरुषांनी घडविली क्रांती,
वेळ प्रसंगी दिले बलिदान.
त्याचे महान कार्य कर्तृत्व ठरते,
जगी स्फूर्ती प्रेरणेचे अधिष्ठान...



तृप्ती रामदास कांबळे

झिंगाट

उरात होतय धडधड आता परिक्षा जवळ आली
अन पहिल्यांदाच गायकाची पानं उघडली
कशी धाकधुक होतेया, उर खालीवर होतेया
अन् परिक्षेच नाव ऐकल्यावर धामच फुटतोया
काहीच समजना झालय झिंग झिंग झिंगाट

परिक्षेच्या अगोदर मी एक दुकान गाठले
खाऊ, चॉकलेट नाही पण एक बाऊन्सर मागितल
तर बाऊन्सर फाकलया, आखव शर्तात कोंबलया
अन् पेपर लिहाया पळत पळत वर्गात गेलोया
आलाया पेपर, भरलया कापरं
घामाघुम झालोया. झालयं झिंग झिंग झिंगाट

माझ्या मनाला झालीया, पेपर सोडवायची घाई.
अन कॉपी करण्याशिवाय दुसरा पर्याय
उरला नाही. तसं बाऊन्सर काढलं.
सार उचकून पाहिलं, बाऊन्सर मधल पेपर
मंदी काहीच काहीच नव्हत आलं
झाली या काशी नं पडलोया तोंडघशी
येइयात निघालोया झालय झिंग झिंग झिंगाट



अश्विनी बाढासाहेब काळे

उरले फक्त सांगण्या पुरते गाव..

बदलली सर्व माणसे
बदलले सारे गाव
उरले फक्त गावच
सांगण्या पुरते नाव

कधी कधी दाटतात
बालपणीच्या आठवणी
अजूनही मनात घोळतात
प्रेमळ माणसे जुनी
पण आता गाव वाटते
खुप खुप परके
राहिले नाही आता ते
आपले मागच्या सारखे
पूर्वी इथे असायची
माणसा माणसात ओढ
इथल्या पाहुणचाराला
जगात नव्हती तोड

आता भरले आहे
नसा नसात राजकारण
बोलावे तरी कोणाशी
आपल्याच तो-यात प्रत्येकजन
आपलेच ओढतात इथे
आपल्याच माणसांचे पाय
मग त्यांचा दोष कार
तरी घरात वाटते जावे
अजूनही आपल्या गावी
जुण्या घरात एखाद्या
परत आपुलकी शोधावी



प्रणाली नागरे

लोक काय म्हणतील ?

मी हसले तर ते जळतील
मी रडले तर ने हसतील
काही नवीन केल तर पाप म्हणतील
जुण्यात अडकुण राहिल तर श्राप म्हणतील
गमवल तर दरिद्री म्हणतील
कमवल तर माज म्हणतील
पुढे गेले तर मागे ओढतील
मागे राहिल तर तुडवतील
मी हात दिला तर साथ म्हणतील
मी माझाच विचार केला तर स्वार्थ म्हणतील
कौतुक केल तर वाह....! म्हणतील
जाणीव दाखवली तर जां म्हणतील
काही केल तर....काय केल ? म्हणतील
नाही केल तर....काय केल ? म्हणतील
म्हणूनच..... मी जगते मला हवंतसं
जगाच काय ??? ते काहीही म्हणतील



सानिका होनशेटे

वडील

वडील म्हणजे समुद्रातलं
जहाज असतं,
खंबीर आधारचं दुसरं
नाव असत ,
वडील म्हणजे उंबराचं
झाड असतं,
लपलेल्या भावनाचा जणू
खोड असत
वडील या शब्दात संपूर्ण जग
सामावलेल असत
ते सोबत असल्यावर हे
जग आपल्या
मुठीत असल्यासारख वाटत
वडील म्हणजे मुलीच
हकाच स्थान असत
वडील हे मुलीच संपूर्ण जग असत
वडील हे घराचा
खंबीर आधार असतो
वडील हे मुलीची
शान असते



हर्षिता एस. राठोड

मुलगी.... परक्याचं धन

बाबा सोडून चालली ही
चिमणी आज खोपा
तुझे सारे लाड वाया
गेले आज बापा
बालपणी सांभाळीले
तीला तु खांदयावर
आज सोडून तुला ती
जात आहे परक्याघर
मुलीसाठीच आईने
केला मांडीचा पाळणा
आज सोडून जाता
अश्रु दाटले नयना

बहीण होती भावासाठी
नभातली चांदणी
आज सोडून जाता
अश्रु दाटले नयना
बालपण आठविता
डोया आल पाणी
कन्येच्या त्या सुखासाठी
गप्प झाली वाणी



आरती कौतिक गुळवे

"जिंदगी एक
कविता"



जो-तो भगतसिंग अन् गांधी

धोकेबाज, लबाडांचा उदो - उदो पाहून,
लाचारीला मोठेपणा मिळू लागला आहे.

सदाचारी वर्तनाच्या लढाईत,
स्वाभीमानी माणसाचा कणा आता मोडू लागला आहे.
जुलुम आणि दडपशाहीच्या ओझ्याखाली संघर्ष दाबला जात आहे,
चोर, खुनी, दरोडेखोर अन् भ्रष्टाचारी यांच्याच
डोक्यावर कर्त्या - धरत्यांचा हात आहे.

नकोत्या वयात नको त्या गोष्टी ज्याला-त्याला
जाणून बुजून दाखवल्या जात आहेत.

अन्याय - अत्याचाराच्या गोष्टी कोवळी मने पाहत आहेत.
शिक्षणाच्या प्रवाहात मानसिक, बौद्धिक अन् आर्थिक दृष्ट्या
झिजून-झिजून असंख्या पिढ्या बाहेर पडत आहेत.
बेकारी अन् भ्रष्टाचाराच्या लाटीमध्ये
अनेकांची भविष्ये अध्वस्त होत आहेत.

भेसळीचा खारून घास, जो-तो जिव जगत आहे
भेसळीचा शोध घेणारा आंधळा बनून वागत आहे.

गाढवापेक्षा ही कमी दामात

लोकशाहीचा रखवाला विकला जात आहे.

उघड्या डोळ्यांनी लोकशाहीचे वस्त्रहरण जो-तो पाहत ओहे.

वेगवेगळ्या नावाखाली, कर रोज वरची पायरी चढत आहे.

दीन - दुबळ्यांच्या आयुष्यामध्ये, महागाई मात्र वाढत आहे.

अशा भीषण वास्तवास झेलत-झेलत

लोकशाही वावरत आहे.

होईल एक दिवस क्रांती !

हा धीर देत मनाला

जो-तो भगतसिंग अन् गांधी

आपल्या मनाला सावरत आहे.

जो-तो भगतसिंग अन् गांधी

आपल्या मनाला सावरत आहे. !



प्रज्वल काथार

किसान

किसान जिसका कोई मोल ना लगा सके, वह है किसान !
जो कड़ी धूप में मेहनत करें ना देख दिन, ना देखें रात, वह है किसान !
जिसके कारण हर घर चलता, जिसके कारण हर घर खुशियों से,
जगमगा उठता, वह है किसान !
ना देखी अपनी भूख, ना देखी अपनी सेहत,
हर वक्त सोचे सिर्फ खेत वह है किसान !
जिनकी मेहनत देख बंजर खेत भी भर जाए वह है किसान !
जिसके कारण भिखारी से लेकर अमीरों का पेट भरे वह है किसान !
जिसके कारण हर घर का जले चूल्हा वह है किसान !
ना सोचे अपनी नींद के बारे में ना सोचे अपनी खुशियों के बारे में,
ना देखें अपने त्योहारों के बारे में वहे बारे में,
वह है क हर वक्त सोचे अपने खेत किसान



प्रिती बिजेन्द्र तिवारी

तुझी आठवण.....

येता आठवण तुझी चेहऱ्यावर येत गोड हसू

माझ्या हसण्याचं कारण आहेस तु....

बघता तुला मी भान विसरून जातो

दिसता तुझा चेहरा मि दुसऱ्या विश्वात भरकटतो...

दिसता समोर तु विसरतो मी माझे

इंस्टाच्या स्टोरीवर करतो तुला मॅशन.....

हरवून मी माझ्या नजरेत तुलाच बघतो

तुझ्या प्रेमाचे घरटे माझ्या ह्यात बांधतो.....



निरखिल इंगळे

आज आपण इंजिनियर कडे बघताना आपला दृष्टिकोन फार वेगळा बनवलाय आपल्याला काय वाटतं की इंजिनियर हे इंजीनियरिंग सोडून सगळं काही करतात पण मुळात असं बिलकुल नाही, इंजीनियरिंग मध्ये आल्यानंतर तो स्वतःला एक्सप्लोर करत असतो, इंजिनियरिंग करून सुद्धा दुसऱ्या क्षेत्राकडे जाऊ शकतात म्हणजे त्यांच्यात खूप सारं पोटेंशियल भरलं असतं आणि ते त्यांना चार वर्षात मिळालं असतं. आपण जर बघितलं तर इंजिनियर प्रत्येक क्षेत्रात काम करतात जसं youtube, खेळ, फिल्म इंडस्ट्री, मेडिकल इत्यादी नाव कमी पडतील इतकी इंजिनियर्स या क्षेत्रात गेली आहे. इंजिनियर्स खेळ क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक जागी आहेत आणि त्यांनी प्रत्येक जागी आपल्यातला पोटेंशियल वापरून खूप चांगलं काम केलं आहे. इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष बाब असते जेव्हा ते वेगळं क्षेत्र जरी निवडतात ना त्यांच्यात ते टॉपच असतात मग ते क्षेत्र कोणते असू. आज टेक्नॉलॉजी खूप एडव्हान्स झाली आहे आणि त्यात

“WE ENGINEER RUN THE WORLD”

जर कोणाचा जर सर्वात मोठा वाटा असेल तर ते इंजिनियर्स चा आहे म्हणून मी म्हटलं, 'We Engineer runs the world'. मुळात जर बघायला गेलं तर इंजिनियर सर्वात उत्कृष्ट प्रॉब्लेम सॉल्व्हर असतात आणि ती इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल करतात आपण विचारही करू शकत नाही. आणि जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर इंजिनियर्सचा खरा उद्देश जगातील वेगवेगळ्या समस्या सॉल करणे सर्वांचं आयुष्य सुखकर बनवणं. आणि ते इंजिनियर्स उत्कृष्टपणे मागच्या काळापासून करत येत आहेत आणि ते भविष्यातही ही करतील याची मला खात्री आहे.



Gaurav Mahajan

जगण्याचं सूत्र चुकतंय का ?

भाऊ काय बहीण काय ,
नुसता फापट पसारा,
कोण कोणाला विचारतंय
कुणालाही विचारा ...
कुणी कोणाकडे जाईना
कुणी कुणाकडे येईना,
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येईना ...
संवेदनशीलता आता
फारशी कुठं दिसत नाही,
बैठकीत किंवा ओसरीवर
गप्पाची मैफिल बसत नाही ...
पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,
यातच हल्ली माणसाचा
होत आहे The End ...
Luxury मधे लोळतांना
फाटकं गाव नको वाटतं,
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं ...
उच्च शिक्षित असूनही
माणूस आज Mad वाटतं,
इंटेरियर केलेल्या घरामधे
लुगडं, धोतर Odd वाटतं..

सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय Posh असतील ?
पार्लर मधून आणल्या सारखे
चिकणे चोपडे कसे दिसतील ?
उन्हा ताऱ्यात तळणारी
माणसं काळी पडणारच,
गरिबीनं गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच ...
कुरूप ते नाहीत
कुरूप तू झालास,
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास ...
पात्र कितीही मोठं झालं
तरी गंगेचं मूळ विसरू नये,
सुख असो का दुःख असो
आपल्या माणसाला विसरू नये.
दिसण्यावर प्रेम करू नकोस
आपलं समजून जवळ घे,
एरव्ही नाही आलास तरी
दिवाळीला तरी घरी ये..
कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास
माणसावर प्रेम करायचं शिक,
नाहीतर मानसिक आरोग्यासाठी
दारोदार मागत फिरशील भीक ...

दुसऱ्याचा छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही,
पॅकेज कितीही मोठं असू द्या
जगण्यात मजा येणार नाही. .
जग जवळ करतांना
आपली माणसं तोडू नका,
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका..!
मी का बोलू ?
मी का फोन करू ?
मी का कमीपणा घेऊ ?
मी का नमते घेऊ ?
मी का नेहमी समजून घ्यायचं ?
मी काय कमी आहे का ?
असे बरेच सारे 'मी' आहेत ,
जे आयुष्यात विष कालवतात ...
म्हणून , अरे अतिशिकलेल्या
माणसा मी पणा सोड नि नाती जोड .

वाट.....

मळतातही वाटा...
रुळतातही वाटा....
अशीही पावले असतात,
कि दरवळतातही वाटा...
वाटेवरून जाताना भेटी गाठी होत असतात
त्या नव्या नव्या वाटसरूच्या...
अलगद मऊ आठवणीना उजाळा देतात
काही जसे की बसलोत छायेत कल्पतरूच्या...
चालत चालत खूप दूर गेल्यावर
विसर थोडा जानवत असतो...
आठवणीना पोखरणारा किटक
कसा हृदयाला खुपवत असतो...

थोड्या फार अंतरावर
आयुष्याची संध्याकाळ
जी मनाला सैल सोडते...
हृदयाच्या पानावर बसलेली धूळ
काढायला कंटाळते...
मग वाटते...
माझी वाट किती गजबजलेली...
रमत रमत चाललेली
आता संपली, राहिला स्नेह
शब्द सुद्धा आठवत नाहीत तुझ्या सोबत
बोललेली...

मावळला सुर्य, संपली माझी वाट
राहिले घनदाट जंगल एकट्याचे...
सर्व हरवून बसलो, सर्व सहन केले
भिती सुद्धा वाटत नाही, हृदय झाले
माझे बिबट्याचे....

Nilesh V. Kalyankar
(Assistant Professor
MECH. DEPT.)

उद्योजक होण्यासाठी पोषक असलेले आजचे व उद्याचे छत्रपती संभाजीनगर



अनिल पाटील, अध्यक्ष-मसीआ

आयसीम कॉलेजच्या वार्षिक अंकासाठी विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावे असे लिहिण्याचे सौभाग्य प्राप्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कॉलेज नेहमीच अग्रेसर असते याचा आम्हाला अभिमान आहे. मसीआ कॉलेज सोबत कायम जोडलेली असते ती यामुळेच 1977 मध्ये केवळ दहा उद्योगांनी स्थापन केलेली ही संघटना आहे. आज संघटनेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

सूक्ष्म, लघु व काही मोठ्या उद्योगांचे पंधराशे सदस्य या संघटनेत सक्रिय आहेत. दैनंदिन प्रश्न सोडविण्या बरोबरच मोठे दिशादर्शक काम या संघटनेच्या माध्यमातून घडलेले आहे. सामाजिक कामात अग्रेसर राहणारी ही संघटना वेळप्रसंगी आंदोलने, निदर्शने करून शासन व प्रशासनस्तरावरचे उद्योगाचे आणि समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेते. केवळ राज्यच नव्हे तर देश पातळीवरही दखल घेतली जाते. राज्याच्या उद्योगाच्या धोरण समितीवरही संघटनेचे प्रतिनिधी काम करीत असतात. दर तीन

वर्षांनी होणारे ए एम ई एक्सपो हे औद्योगिक प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरच्या नावाला मोठे करणारा उपक्रम आहे. या माध्यमातून संभाजीनगरचे उत्पादने व व्यापार जगासमोर आणण्याचे कार्य केले जाते. यावर्षी मसीआने मराठवाड्याच्या पाणी चळवळीत भाग घेऊन आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयात जाऊन मराठवाड्यासाठी 8.5 टी एम सी पाणी आणले. याची सुरुवात देखील आयसीम कॉलेजच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली होती हे विशेष. मसीआची माहिती असणे गरजेचे आहे. आता आपण उद्योगाची माहिती घेऊ. मसीआ उद्योजक तयार करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करीत असते. छत्रपती संभाजीनगर मध्ये सात औद्योगिक वसाहती आहेत. डीएमआयसी दोन तसेच शेंद्रा व बिडकीन परिसरात सेवन स्टार वसाहती आहेत. जवळपास 1500 उद्योग स्व मालकीच्या जागेत उभारलेले आहेत. अनेक प्रकारचे उद्योग भरभराटीला आलेले आहेत.



विशेष करून ऑटोमोबाईल उद्योगाची ही राजधानी बनली आहे. वाहन उद्योगासाठी इथून उत्पादन बनवून पाठविले जाते. ही एक इकोसिस्टीम बनली आहे. यामुळेच, कास्टिंग फोर्जिंग, मशीन, ही ट्रिटमेंट, मेटल फिनिशिंग, प्लेटिंग, पावडर कोटिंग, पेंटिंग, प्लास्टिक, रबर अशा इंडस्ट्री उभारल्या आहेत. या उद्योगाला लागणाऱ्या

टेस्टिंग, लॅबोरेटरीज, टूल रूम या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच उद्योगांना लागणारे स्किल मनुष्यबळ तयार करणारे आठ इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, आयआयटी, आय आय टी आर, सिपेट सारख्या संस्था कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगरला अनेक जिल्हे जोडलेले असल्यामुळे स्किल मनुष्यबळ उपलब्ध होण्यात अडचण जात नाही. समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजी नगरच्या औद्योगिक विश्वात मोठी भर घातली आहे. यामुळे उद्योगाची प्रचंड भरभराट होण्यास मदत होत आहे.

या सगळ्या मूलभूत सुविधांचा उद्योग फायदा घेतात तसा नव्याने येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. करियर करण्यासाठी छत्रपती संभाजी नगरचे औद्योगिक विश्व हे पुरेसे आहे. उत्पादन, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, फूड इंडस्ट्री, सर्विस इंडस्ट्री या इंडस्ट्रीज साठी प्रशिक्षित मनुष्यबळ लागते, त्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांनी पुढे येऊन सहभाग घ्यायला पाहिजे. सरकार नेहमी प्रोत्साहन देत असते, बँकांसारखे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे, हे उद्योगासाठी अनुकूल असून यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. एमसीइडी / सीएमआयए सारख्या संस्था ही उद्योग वाढीसाठी मदत करतात. भारत देश हा जगाची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी म्हणून उदयास येत आहे. याचा विद्यार्थ्यांनी बारकाईने विचार केला पाहिजे. तुम्ही नुकतेच इंजिनियर होत आहात तर तुमच्यासाठी अशा अनेक संधी वाट पाहत आहेत. स्काय इज दि लिमिट या ध्येयाने कामाला लागा. इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, ते तुमची वाट पाहत आहे.

धन्यवाद!

GEN-2

Gen-zs, basically a type of generation which was born between 2000-2012 & majorly the age group of 11yrs to 22 yrs. "jab akal thodi kam aur attitude thoda jyada hi hota hai" I am a gen-z too. Trying to express my feelings on the page which of course has limits of words by feelings don't end up getting limited.

This generation is really so... confused in their own circles they even want to explore everything but end up taking a corner & questioning themselves that the worlds will judge me the way I am. They re soo attached with the words what it !! what if !! they don't line me, what if ! I didn't pass etc etc.. they never under stand to focus on what's next? They had may bigger dreams than their imaginations but end

up getting in to the race of rats where they get paid for hours. They care soo much, they think soo much, they love soo much that the eventually don't! they don't understand that the fake world of social media & reels is really affecting their inner self.

The attention span of these



Gen-zs is very little that I Know some of the readers are thinking of skipping the rest & just move on. This is the generation where, what is someone's profile on social media is more important that what the person actually is, The DP, profile reels shorts etc, is the way of talking rather than having

real meaningful conversation. The screentime is more important than the me time. This is the generation where living lonely is more better than having good time with good ones.

But, Atlast as I mentioned in the starting only pages of books has limitations of

words but pages of your life don't. I know the generation is quite confused but this generation is real to themselves, they are sorted with themselves, everything they do, have done or will do they have their own reasons for it !! Right or wrong they actually don't care

for it. They just listen to their heart that's it & remember to write on the next page what next!



Rutuja Pawar (F.E.)

मनुष्य के बारे में कहा जाता है कि वह एक सामाजिक प्राणी है। (Man is Social Animal) वह अकेला नहीं रह सकता है। इसलिए स्वयं को वैयक्तिक सुख कैसे मिले और समाज के अनुकूल कैसे बने वगैरह समस्याएँ भी उसको उलझन में डालती हैं। क्योंकि वह न केवल भोगाकांक्षी है। अपितु भावाकांक्षी है। अतः भाव कैसे निर्माण होगा कैसे टिकेगा कैसे बढ़ेगा इत्यादी प्रश्नों का उत्तर वह ढुंढता रहता है। नदुपरान्त मानव को विचार करने पर लगता है कि इस जन्म से पहले भी जन्म होना चाहिए और भविष्य में भी इस जन्म से पहले भी जन्म लेना पड़ेगा, इस जन्म पर पूर्व जन्म का प्रभाव पड़ता है और इस जन्म के वर्तमान का अगले जन्म में परिणाम भोगना ही नहीं इस, जन्म में किस प्रकार रहना, इत्यादी अनेक विचारों की उलझन मनुष्य के मन में निर्माण होती है और उन उलझनों का उत्तर देने का प्रयत्न होती है। और उन उलझनों का उत्तर देने का प्रयत्न धर्म ने किया है।

अतः धर्म क्या है, संस्कृति क्या है उसका सर्वप्रथम विचार करना चाहिए भारतीय क्या है कि शुरुवात सर विलियम जोन्स ने की। उसके बाद झिम्बर, मैक्समुलर, हॉपकिन्स वगैरह विद्वानों ने भी भारतीय संस्कृति और धर्म कि

संस्कृति प्रेम | धर्म प्रेम

चर्चा की है। उसके बाद आठराहवीं सदी में वॉलटेयर, थोम्पसन, वामर, कार्ले इत्यादि विचारकों ने भी धर्म समीक्षा की थी। भारतीय संस्कृति विश्व की अन्य संस्कृतियों की विविध मूल तत्व माने गए हैं। इस मूल तत्वों में धार्मिक कट्टरता की अपेक्षा सहिष्णुता, सर्वधर्म



सद्भाव, आध्यात्म, भावना, समन्वय की प्रकृति, कर्मवाद, अहिंसावाद, पुनर्जन्मवाद, नैतिक मूल्य, मानवीय संस्कार, विश्व बंधुत्व, मानवतावाद, प्रकृति प्रेम, गवेषणात्मक प्रकृति एवं उच्चदर्शी की गणना की जाती है।

भारतीय संस्कृति की परम विशेषता वर्णाश्रम व्यवस्था है इस में वर्णाश्रम व्यवस्था के सामाजिक स्वरूप को व्यवस्थित किया गया और प्रत्येक वर्ण का निर्धारण प्रारंभ में उसके कर्म के अनुसार माना गया परवर्ती काल में इस में कुछ

परिवर्तन हुआ है। आश्रम व्यवस्था के अंतर्गत हमारे जीवन को ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ और संन्यास इन चार भागों में विभाजित कर प्रत्येक आश्रम काल के करणीय कर्तव्यों का भी निर्धारण किया गया है।

भारतीय संस्कृति का श्रेष्ठ गुण है। रहस्यवादी भावना और समन्वय की प्रकृति रहस्यवादी भावना के कारण आत्मा परमात्मा आदि के सूक्ष्म चिंतन को लेकर भारतीय दर्शन शास्त्र की अनेक शाखाओं का प्रचार हुआ, समन्वयात्मक प्रकृति के कारण भारतीय जीवन में ज्ञान, भक्ति, कर्म और धर्मकाशील, सत्य एवं सदाचार का ऐसा समन्वय हुआ कि विभिन्न धार्मिक मान्यताओं और मनुवादी के प्रचलित होने पर भी यहाँ तक की विदेशी आक्रांता जानियाँ भी यहाँ आकर भारतीय संस्कारों को अपनाने लगी, भारतीय संस्कृति में एकेद्वारवाद, ब्रह्मवाद तथा अवतारवाद के साथ धार्मिक आस्था एवं आस्तिक भावना का जो समावेश हुआ है। वह अन्यत्र दुर्लभ है इन सभी विशेषताओं से भारतीय संस्कृति अत्यंत गौरवशाली एवं गरिमापंथी मानी जाती है।



मयूरी पाचपुते

क्रिडा म्हटलं कि आपल्या अंगात एक उर्जा निर्माण होते, क्रिडा म्हणजे ग्राउंड नव्हे तर काही लोंकांची जिंदगी, या ग्राउंडवर जो येतो तो काही ना काही होवूनच जातो, मग जीत किंवा हार, अगर बुलंद की तरह उडना है, तो तितलियों के साथ छोड़ दे मेरे दोस्त, जो जीततो तो खुप काही नेतो आणि तो हारतो तो पण खुप काही शिकुन जातो. आसं एकच ठिकाण आहे जो हारतो आणि जो जिततो या दोनही व्यक्तींना शिकवुन जातो. क्रिडा म्हणलं कि



मैरैथॉन किंवा ऑलिम्पीक नव्हेतर सराव म्हणजे या दोन्ही गोष्टीत तुम्हा आर्ध वर्ष पुर्ण सराव करावा लागतो, ग्राउंडवर येतांना तुमचा माईड सेट करून यावं लागतं, जेणे करून तुमचा टारगेट पेक्षा तुमचा आर्ध टारगेट पुर्ण होईल. तुम्ही ज्याला

Impossible म्हणतात तोच शब्द स्वतःला

I am possible म्हणतो



श्रीकांत थोरात

NURTURING MENTAL HEALTH :

A Holistic Approach to Well-being

Mental health is an essential aspect of our overall well-being, influencing how we think, feel, and behave. It goes beyond the absence of mental disorders, encompassing emotional resilience, effective communication, and the ability to form healthy relationships. In recent years, the recognition of mental health's significance has grown, yet challenges persist, including stigma, misconception, and the impact of modern life. Addressing these issues requires a comprehensive understanding & a commitment to fostering mental well-being. At its core, mental health represents a dynamic state where individuals can realize their potential, cope with life's challenges, and contribute meaningfully to their communities. Unfortunately,

persistent misconceptions & stigma hinder open discussions about mental health. This stigma not only contributes to discrimination but also discourages individuals from seeking the help they may need.

The fast-paced nature of modern life, characterized by constant connectivity & societal pressures, has contributed to a rise in mental health challenges. Stress, anxiety, and depression have become pervasive, affecting people across various demographics. Factors such as social isolation, work-related stress, & economic uncertainties amplify the complexity of mental health issues.



Prachi Pramod Dhage (F.Y. Poly)



“The Struggles of Engineering Students”

Introduction :

The academic curriculum for engineering students is notoriously rigorous, demanding a deep understanding of mathematical concepts, scientific principles, and intricate engineering theories. The constant barrage of assignments, projects, and examinations can be overwhelming, leaving little room for leisure or personal pursuits. The struggle to balance coursework and maintain a competitive GPA is a constant source of stress for engineering students, pushing them to their intellectual limits.

One of the most prevalent challenges faced by engineering students is the perennial lack of sleep. Balancing a multitude of assignments, lab reports, and preparation for exams often leads to all-nighters and irregular sleep patterns. The constant pressure to meet deadlines and excel academically takes a toll on their mental and physical well-being. The hum of caffeine-fueled study sessions echoes through the halls of engineering departments, a testament to the sacrifice of sleep for the pursuit of knowledge.

In the competitive world of engineering, there is an unspoken expectation to not only pass exams but to excel consistently. The fear of falling behind or not meeting societal expectations adds an extra layer of stress to an already challenging academic journey. The pressure to secure internships,

excel in extracurricular activities, and maintain a spotless academic record can be mentally exhausting, leading to a constant battle against self-doubt and imposter syndrome.

Engineering education often comes with a hefty price tag, and many students find themselves grappling with the financial burden of tuition fees, textbooks, and the cost of specialized software and equipment. The pursuit of internships and co-op opportunities to gain practical experience can also be financially challenging, as students juggle their time between work and academics to make ends meet. The financial strain becomes an additional

hurdle in the already demanding journey of an engineering student. Conclusion: The life of an engineering student is a dynamic tapestry woven with challenges, sacrifices, and triumphs. The struggles faced on this journey are not just obstacles; they are stepping stones towards personal and professional growth. As we celebrate the ingenuity and innovation that emanates from the world of engineering, let us also acknowledge the unsung heroes behind the scenes the students who navigate the tumultuous path towards becoming the architects of tomorrow's technological landscape.



Vishal .K. Jangle
BE-CSE

“ Role of Technology in the COVID-19 Pandemic ”

During the COVID- 19 pandemic many technologies are playing a great role in our day to day life. We are seeing this play out in the field of artificial intelligence, machine learning and virtual reality. These areas were already ingrowth mode prior to 2020. With the enforcement of social distancing, the use of advanced technologies is experiencing demand from all ends of the economy.

Artificial Intelligence

As a scientific data mining tool in medical field: AI refers to any human –like intelligence exhibited by computer, robot, or other machine. As the pandemic has spread globally, there has been an influx of medical research published about Covid-19. While such a large volume of research is a potential boon to our understanding of how to control and treat the virus, it also presents Big Data challenges. So much research is difficult to distill and, therefore, can be difficult to draw conclusions from. Researchers are turning to AI to help them better mine data for insights. This same technique has been used previously to identify a possible use case for magnesium in the treatment of migraines. “The hope is that AI will accelerate in sights into the novel corona virus by finding more sub Tele connections across more data.”

Machine Learning:

Benefits in E learning Machine learning is a field of computer science that gives computers the capacity to learn without being directly explicitly programmed. Machine Learning is actively being used today, perhaps many more places one would expect. There is a range of benefits that “Role of Technology in the COVID-19 Pandemic” Machine Learning can-offer to online learners, as well as organizations that invest in LMS platforms.

First of all, Machine Learning has the ability to Offer more customs Learning solutions based on the learner's past performance and learning goals. Secondly, it enable sufficient resource allocation since online learners receive the exact e Learning resources they require in order to fill knowledge gaps and accomplish their learning goals.

Virtual Reality

1. Reduce the direct spread of Virus:

VR technology develops a platform to reduce the face to face interaction of doctors with the infected COVID-19 patients. Through live video streaming, it helps to improve surveillance systems on the ongoing situation. Virtual reality modeling language, as an international standard of virtual reality, has been developing rapidly. VRML was first proposed by Rava Raggett of HP European Research Laboratory at the first World Wide Web VRML is a language technology to create virtual reality environment on the Web.

2. In Education and Business:

For experiential business, like tours or events, the use of cutting-edge technology in the form of virtual reality(VR) provides the most valuable experience because of its visualization and storytelling capabilities. Because it can require an investment in hardware, however, this technology has had the slowest adoption rate. Verticals are finding ways around that barrier, specifically education. Whether it's low-touch – like video conference calls –or life-like experiences that require a VR headset, virtual tours and classrooms are quickly becoming the norm for students, from kindergarten to college. As it really gives a 3-dimensional real views due which to learning the things becomes interesting and easy for students.



Aditya Jaitmal
 BE-CSE

महाराजांचा महाराष्ट्र बदलतोय...

छत्रपती शिवाजी महाराज अस नाव जे ऐकून गणिम थर-थर कापायचा, एक अस नाव जे प्रत्येकाला प्रेरणा देत, एक अस नाव जे ऐकताच आपल्या अंगात एक नवीन उत्साहाचा निर्माण होतो. रयतेसाठी जगणारा, रयतेसाठी झिझणारा स्वतःचे स्वराज्य निर्माण करणारा एक महान असा राजा आपल्या महाराष्ट्राच्या पावन, पवित्र मातीत होऊन गेला. अठरा पगड जातीना एकत्र घेवून चालणारा आणि आपल्या स्वराज्याच मान राखणारा असा हा एक नितिवंत, किर्तिवत, सामर्थवंत राजा होता. जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांत या पलिकडे जाऊन ही ज्या राजाचा जयजयकार केला जातो तेच नाव महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

महाराजांनी आपल्याला खुप काही दिल. त्यांचे पूर्ण आयुष्य त्यांनी रयतेसाठी, स्वराज्यासाठी, आपल्या भगव्या झेंड्याचा मान राखण्यासाठी घालविले. पण महाराजांनी आपल्याला एवढ काही दिल खरच आपण ते आज टिकवतोय का? महाराजांच्या राज्यातला तरुण हा लहानपनापासूनच स्वराज्याची स्वप्न बघायचा, आई - बहिनिचा मान राखायचा, प्रत्येकाचा आदर करायचा. पण आजच्या महाराष्ट्रातला तोच तरुण आधुनिक दिसण्यासाठी महाराजांच्या संस्कृतीचा अवलंब करताना दिसून येतो.

आजचा तरुण कपाळी चंद्रकोर लावतो, गळ्यात महाराजांच्या माळा घालतो, भगवे कपडे घालतो, महाराजांसारखी दाढी कोरतो, त्याच्या गाडीवर "जय शिवराय" अस लिहलेल असत, गाडीवर महाराजांच्या स्टिकर असतो. पण दुसरीकडे तोच तरुण तोंडात गुटक्याचा गोळा भरून, व्यसन करून इकडे तिकडे पिचकारी मारत असतो हे तर चुकिच आहे ना. महाराजांसारखे दिसने नव्हे तर त्यांच्यातले गुण आत्मसात करणे हे गरजेचे आहे.

ज्या महाराजांनी किल्ले बांधले त्यांनी कधी या किल्ल्यांना स्वतःचे नाव दिले नाही त्यातच आजचा तरुण त्या गडकिल्ल्यावर जाऊन दारू पाट्या करतो, तिथेच कचरा करतो, गडकिल्ल्याच्या भिंतीवर नाव कोरून ठेवतो आणि तरीही तो महाराजांसारखा दिसण्याया प्रयत्न करतो त्याच्या संस्कृतीचा अपमान करतो. महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. मूठभर मावळे घेउन, अपुरा असा पैसा असून, अल्पशा संख्येच शक्तीबळ असून १८ पगड जाती एकत्र करून मुघलाना लढा देत त्यांचा मुकाबला करत महाराजांनी महाराष्ट्र म्हणजेच "

महान असा राष्ट्र" बनवला आणि त्याच महाराष्ट्रात आजचा तरुण काय करतोय ? आज असे अनेक तरुण आहेत जे सोशल मिडियावर स्वतःला शिवभक्त म्हणून घेतात, स्वतःला शिवकन्या म्हणून घेतात पण आजच्या महाराष्ट्रात खरोखर असे किती तरुण आहे जे महाराजांचे विचार आत्मसात करतात ? प्रत्येक स्त्रीला आपल्या मातेसमान, बहिनीसमान मानतात ? तर याचं उत्तर नाही. आजच्या महाराष्ट्रात अल्पशा संख्येत असे तरुण उरले आहे जे फक्त महाराजांचा पेहनावा नाहीच तर गुण पण आत्मसात करतात.



आजची तरुण पिढी महाराजांच्या जयंती असल्यावर डीजे लावते, त्याच्या नावावर गोधळ घालते, व्यसनाधीन होऊन महाराजांच्या नावाच्या घोषणा देत असतात, हुल्लडबाजी करत असतात. तर हे कुठतरी वाईट वाटत, आपण महाराजाची जयंती साजरी केली पाहिजे आणि ति पण मोठया उत्साहाने साजरी केली पाहिजे पण असे व्यसनाधीन जावून नव्हे तर महाराजांचे विचार आत्मसात करून त्याची प्रेरणा घेऊन, त्यांनी जी आपल्याला संस्कृती दिलिये ती जपून तर

ती खरी शिवजयंती होय. आपण म्हणतो "महाराज पुन्हा जन्माला या पण का जन्माला यायच महाराजांनी पुन्हा ? त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची दूर्दशा बघण्यासाठी रयतेला माता-बहिनिंना अत्याचारातून मुक्त करण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला होता, त्यांनी स्वराज्य उभे केला. त्या स्वराज्यात माता- बहिनी सुरक्षेत होत्या पण आज त्याच स्वराज्यात आजचा तरुण काय करतो त्याच माता-बहिनिची छेड काढतो आणि त्यांचा अवमान करतो, तर हे कुठतरी चुकतय महाराजाची शिकवण होती "परस्त्री मातेसमान तर त्यांची ही शिकवण आजच्या तरुणाने आत्मसात केली पाहिजे.

आजचा तरुण हा व्यसनाधीन होत चालला आहे आताच्या तरुणामध्ये राष्ट्रभिमान दिसत नाही. आपल्या महाराजांच्या स्वराज्यात अठरा पगड जातीचे लोक राहत होते. सर्व धर्म समान हा नियम सर्वांना लागू होता, पण आज त्याच स्वराज्यात आजचा तरुण जाती धर्मासाठी एकमेकांची डोकी फोडतो. आजच्या तरुणामध्ये राष्ट्र चालवण्याची क्षमता आहे पण चुकिच्या शिकवणमुळे आजचा तरुण आपले भान हरवून बसला आहे. शिवरायाची शिकवण, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्याचे आदर्श हे तरुणानांचे नव्हे तर पूर्ण जगाला सुधरावू शकते. तर ते आपण आत्मसात केले पाहिजे.



धीरज काजळे

Recession in IT Sector

I am student of computer science & Engineering who can feel the pain of recession in information technology. Recession fears hit IT sector. The flagship software services sector, one of India's biggest employment generators for educated youth, is slamming the brakes on new hiring for this year after being hit by a global slowdown that's resulted in far less business than expected coming in.

The impact of the recession in western countries is now being seen in India as well. The IT sector is one of the largest providers of jobs in India. Companies like TCS, Infosys, and Wipro provide employment to millions of people every year, including a significant number of freshers.

However, many of these companies have a substantial customer base in western countries, which could lead to a reduction in hiring for their Indian operations. This means that there could be a decrease in job opportunities in the IT sector. In the current fiscal year 2023-24, hiring from leading IT companies in India could decline by up to 40% compared to the previous year. According to staffing firm Geffen's estimates, top IT companies from the past year had provided over 250,000 new jobs, and here they could hire anywhere between 50,000 to 100,000 employees.

The condition of international companies is dire as well. This situation is not only true for Indian companies but also for international ones. According to reports, even prominent international companies operating in India like Accenture, Capgemini, and Cognizant have witnessed a decrease in the number of employees. In India, among all these major companies with a significant presence, the number of employees has decreased by 5,000 each. This year seems to be a year of job cleaning in IT companies. In the current financial year, there is a possibility of a 40% reduction.

How to navigate recession in it sector

Some strategies that IT companies can use to navigate a recession include: Diversifying their offerings: IT companies that offer a range of services and products may be better positioned to weather a recession, as they can pivot their offerings to meet changing market demands.

The way to prevent a recession is to strengthen purchasing power. The strategy that can be applied is to spend massively so that the economic cycle does not stall and the business world is moved to be able to continue to invest

Some strategies that IT companies can use to navigate a recession include:

1. Diversifying their offerings: IT companies that offer a range of services and products may be better positioned to weather a recession, as they can pivot their offerings to meet changing market demands.
 2. Investing in innovation: Companies that invest in research and development during a recession may be able to develop new technologies and products that can help them gain a competitive edge once the economy recovers.
 3. Focusing on customer service: During difficult times, maintaining strong relationships with customers can be critical to retaining business and attracting new clients.
 4. Retraining and upskilling employees: IT companies may want to invest in training and development programs to help their employees stay up-to-date with emerging technologies and market trends.
- In conclusion, the IT sector is not immune to the impact of a recession, and companies within the sector may face a number of challenges during difficult economic times. However, by adapting to changing market conditions, investing in innovation, and focusing on customer service and employee development, IT companies can position themselves for success, both during and after a recession.



Bhausaheb Mote
B. E- Computer
Science & Engg.

छत्रपती शिवाजी महाराज एक विचार

विजेसारखी तलवार चालवुन गेला निधड्या छातीने हिंदुस्थान नाही.

हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाच्या कोथळा फाडुन गेला, मुठभर मावळ्याना घेवून हजारो सैतानाना नडुन गेला आणि प्रत्येक माणसाला आदर्श धर्माची शिकवण देऊन गेला असा एक आदर्श छत्रपती शिवबा होऊन गेला।

महाराजाच्या शौर्याची मशाल पेटवली त्यांच्या पराक्रमाची, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंडस्थितीचा निर्धारू श्रीमंतयोगी लाभले आपलेस भाग की की छत्रपति शिवराय न सारखा राजा या पावन मातीत होऊन गेले, महाराज प्रत्येक क्षणी मानसाला भरपूर शिकवण देऊन गेले आजचा हा युगाचा प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराज कडुन प्रेरणा घेण्याची गरज आहे. आज मानसानी खूप प्रगती केली आहे पण आजचा माणसाला माणूस स्वतःची प्रगती करण्याची गरज आहे. हिच शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली आहे. शिवचरित्र आपल्याला शिकवत की घ्यायचंच असेल तर ती स्वप्न पाहण्याची ताकद आणि ती सत्यात उतरविण्याची हिंमत घ्यायला हवी. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ति नसून एक विचार आहे, व्यक्ति नष्ट होतात पण विचार नष्ट होत



आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगीकरण्याची, शिवरायाचा इतिहास जपण्याची, गडकिल्ल्यांचे संरक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची. जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण राष्ट्रमाता जिजाऊ कडुन शिवरायांना मिळत गेली आणि शिवाजी नावाचा विचार घडु लागला.

छत्रपती शिवरायांनी प्रत्येक मानसाला राजा कसा असतो याची शिकवण दिली प्रजेचा सेवक, धर्म बाळगणारा आणि या मातीबद्दल निष्ठावंत असायला हवा राजा. छत्रपती शिवाजी महाराज आर्दशाचा अथंग सागर आहे आणि या सागरात प्रत्येक माणसाने डुबकी मारली पाहिजे. त्या द-या खो-यात जाऊन विचारले तरी शिवाजी महाराज कोण होते ? तर ते सांगतात तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना कसा होता माझा शिवबा ! खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे एक विचार आहे, जे येणा-या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

स्वप्नपूर्ती

स्वप्न तर प्रत्येकजण पाहत असतो कोणी रात्री झोपल्यावर बघतात तर कोणी कोणी दिवसा स्वप्नपूर्ती या शब्दाचा अर्थ होतो बघीतलेली स्वप्न पूर्ण करणे. आपण मनात केलेल्या इच्छा, जीवनातील ध्येय हेच तर खरे स्वप्न असतात. खरतर रात्री झोपेत बघीतलेली ती स्वप्न नसतात तो तर आपण झोपण्याच्या अगोदर केलेला विचार असतो. स्वप्न फक्त बघुन आणि ती इतरांना सांगून पूर्ण होत नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनात इच्छा जिद्द आणि ताकद हवी असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती आयुष्यभर धडपडत असतो, सतत तेच विचार डोक्यात चालू असतात आपली स्वप्न पूर्ण होतील की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटत असते. जस जसे वय वाढत जात तस तसे आपले स्वप्न पण वाढत जातात त्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही स्वप्नच राहतात. छोटी स्वप्ने तर पुर्ण होतात पण मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते लहानपनची स्वप्न तर खूप छान असतात विचार केल्यावर हसू येतं.



लहानपणी जेव्हा शाळेत शिक्षक मुलांना आपले स्वप्न विचारतात तेव्हा कोणाला डॉक्टर तर कोणाला इंजीनियर तर कोणाला शिक्षक बनावच असत पण खर स्वप्न आपल्या मनातील इच्छा आपल्या जीवनातील ध्येय हे आपल्याला मोठ झाल्यावरच कळत. मनात इच्छा तर खूप असते पण काही इच्छा पूर्ण होतात आणि काही तश्याच राहतात.

घरच्या परिस्थितीमुळे काहीचे स्वप्न पूर्ण होत नाही तर काही स्वप्न पूर्ण करण्याच्या नांदात दूसऱ्याच रस्त्याला जातात, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला खूप काही सोडून, परिवारापासून दूर राहाव लागत काही तर स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागे इतके धावता की वर्तमानकाळातील जीवन जगणेच विसरतात. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर वेगवेगळी स्वप्न पाहणे आणि त्यातील काही पूर्ण झाल्याचा विचार करताच मिळणारा आनंद खुपवेगळा असतो प्रत्येकाने स्वप्न पहावे शेवट स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करणे हेच खर जीवन।

सांगा ना : झाली का पूर्ण तुमची स्वप्न ?

पुजा गायकवाड

Importance of Cyber Security

In a world where we practically live online, cyber threats are like the villains of our digital adventure. So, let's geek out for a sec about why Cybersecurity is our ultimate superhero in this vast cyberspace. In today's world, where everyone is using the internet, keeping our information safe is super important. This article is about why we need to make sure our online world is secure. Let's talk about why cybersecurity, which is like a shield for our digital stuff, is so crucial.

1. Our Fast Internet World :

The internet helps us do lots of things quickly. But with all the good stuff, there are also bad things called cyber threats. Cybersecurity is like a superhero that protects us from these threats so we can enjoy the good things on the internet without worries.

2. Keeping Your Secrets Safe:

Imagine having a secret code for your messages, and only you and your friends know it. Cybersecurity is like that secret code. It helps keep your personal things, like messages, pictures, and passwords, safe from people who shouldn't see them.

3. Stopping Bad Online Guys:

Some people on the internet try to do bad things, like stealing money or tricking others. Cybersecurity acts like a superhero shield, stopping these bad guys from causing trouble and keeping everyone safe.

4. Making Sure Businesses Work Well:

Think about your favorite online games or shopping websites. Cybersecurity helps these businesses run smoothly by making sure their websites are safe. This way, we can play games, shop, and do other cool stuff online without any problems.

Conclusion:

In the world of the internet, staying safe is a team effort, and cybersecurity is our superhero teammate. It's there to make sure we can enjoy the internet without worries. So, let's be mindful, use the internet wisely, and appreciate the superhero called cybersecurity that keeps our digital world secure



Sopan Jadhav
B.E- Computer
Science & Engg.



Wings of Fire Book Review

Dr. Kalam rose from humble beginnings in South India to create India's nuclear arsenal and also became the President of the country. Read the wings of fire book review to know more about the life and work of Dr. APJ Abdul

Kalam. 'Wings of fire' is the autobiography of former Indian president Dr. APJ Abdul Kalam. Dr. Abdul Kalam and his colleague, a well-known scientist, Mr. Arun Tiwari co-authored the book. Dr. Kalam analyses his early life, struggle, adversity, bravery, luck, and the unique opportunity that led him to command India's space research, nuclear, and missile projects.

About the writer

'Avul Pakir Jainulabeen Abdul Kalam' is the full name of Dr. Kalam and he was born and raised on Mosque Street in

Rameswaram, Tamil Nadu. He was India's 11th President (2002-2007).

Wings of fire book review

The book includes many stories and experiences from his childhood, school, and college years. He wrote extensively about his time at the Langley Research Center, NASA, and Wallops flight facility.

Personal tragedies are not ignored in this book. He has written extensively on the moment he lost his father and his struggles as a student from an economically backward family.

He has also written about his achievements in developing ballistic missiles and launch vehicle technology. As well as how he felt when he received numerous awards, including the Padma Bhushan.

The second part of the book is about Dr. Kalam, a scientist who made a substantial contribution to the development of the country's guided missile program, a pioneering endeavor for national security. He was dubbed the 'Missile Man of India' due to his contribution to space research.

By Dr. A.P.J Kalam

विद्यार्थ्यांच्या दबावामागे पालकांचे प्रेम असते

जेव्हा आपल पोट दुखत तेव्हा आपल्याला त्रास होतो? एक-दोन घंटे दुखत असेल तर आणखी जास्त त्रास होतो, जीतके जास्त वेळ दुखेल तीतका जास्त त्रास होईल, मग प्रश्न हा आहे की जीने आपल्यासाठी नरु महीने हा त्रास सहन केला, तिच्या बदल वीचार का नाही करायचा, कधी पोट दुखल कधी उलटी झाली कधी रात्रभर झोप नाही आली. जेव्हा एक गर्भवती महीला तीच्या बाळाला जन्म देत असते तेव्हा तीला खूप त्रास होतो आणि त्या त्रासाचा वीचार करणे ही आपलासाठी खुप कठीण आहे. मग ईतका

त्रास तीने का सहन केला ? आपल्याला या जंगात आणण्यासाठी जेव्हा आपण लहाण असतो तेव्हा घरचे आपल्याला बोलायचं शीकवतात. मम्मी म्हण मम्मी, पप्पा म्हण पप्पा आणि तेव्हा आपण खुप लहाण असतो, त्यामुळे आपल्याला बोलता येत नाही, मग घरचे आपल्यावर रागवतात का? नाही रागवत.

घरी जो बाप आपल्याला खाऊ घालतो, तो बाहेर किती कष्टाने पैसे कमावतो. आपल्याकडे शर्ट आहे पॅट आहे. घरी तीन टाईम जेवायला आहे, कॉलेजची फीस आहे, हातामध्ये एवढा महाग स्मार्टफोन आहे. आणि तरीही काही मुल म्हणतात Parent's Pressure ! पण रियालीटी तर ही आहे की जर

का पॅरेंटस नसते तर तुम्ही इथे नसते. जर का पॅरेंटस नसते तर तुमची औकात होती का हे सगळ करायची, एवढा महाग स्मार्टफोन घ्यायची, कॉलेजची फीस भरायची आणि असे नाही की स्टुडेंस ट्राय करत नाही. त्यांना ही वाटते की माझ्या कडुन का होत नाहीये, आई-वडील तर सगळे करताय माझ्यासाठी म्हणजे मीच

रोड क्रॉस करतो कारण कोणीतरी आपलं बोट पकडलेले असते. Why, Parents have expectations from me. पॅरेंटसला या गोष्टीची काळजी असते की रोड तर मी क्रॉस करून दिला पण मला जर का काही झाले तर याची काळजी कोण घेईल हा स्वतः त्याच पोट भरवू शकतो का ? स्कूल मध्ये टीचर

आपल्याला उठवते आणि प्रश्न विचारते आणि आपल्याला उत्तर नाही आलं तर मग आपल्याला खुप काही बोलतात, ताने मारतात आनी खाली बस म्हणतात, पण आपल्याला टीचरच्या बोलण्याचा जास्त फरक नाही पडत, आपण खाली बसल्या बसल्या सगळ्यात अगोदर आपल्या परम

कुठेतरी कमी पडतोच आणि रिझल्ट चांगला येत नाही त्यामुळे घरचे पण खुप काही बोलतात, आणि घरच्यानी बोललेलं काही शब्द आपल्या मनाला खूप लागतात, मग आपण त्या शब्दांवर विचार करतो आणि त्यालाच Parent's Pressure म्हणतो. माझ्या सोबत तर खुप वेळेस झाल्या आहे अशा घटना आणि तेव्हा मी असा विचार नाही करत कि चुक कोणाची आहे, मी असा विचार करतो की

जब तक वो हाथ मेरे सिर पर है

तब तक मेरा गुरूर जिंदा है,

मेरी शान जिंदा है

और कयामत भी मेरा क्या बीगाड लेगी

जब तक मेरी फॅमीली जिंदा है।

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा हसत-खेळत

मित्रा कडे बघतो आणि स्माईल करतो इतर व्यक्ती, जेव्हा आपल्याला काही बोलतो, तेव्हा आपल्याला वाईट वाटत नाही कारण तो आपल्या जवळचा नसतो, पण जेव्हा आपले आई वडील काही बोलतात तेव्हा आपल्या मनाला खूप वाईट वाटते, जर का आई-वडील सोडले तर तुमच कोणीच नाहीये त्यामुळे. Please आई-वडीलाचे शब्द जास्त वेळ डोक्यात ठेऊ नका आणि मनात काहीही विचार आणु नये. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात असु द्या की जर का तुम्हाला काही झाले तर आई-वडील जगु शकणार नाही



कुणाल राजु मरकड

Impact of Social Media on Society

With millions of user every day. Social media has assimilated into contemporary culture people from all over the world may now connect and instantaneously share information revolutionizing the way we engage and communicate with each other. Social media has had many beneficial effects on society. But it has also had unavoidable drawbacks or disadvantages social media has had May positive effects on society. One of which is how it has transformed communication Facebook, twitter, Instagram, snapchat and other social media site have made it simpler for people to stay in touch with friends and family no matter where they may be another positive impact of social media on society is its ability to raise awareness about important social and political issue social media nevertheless, has also hade unfavorable effects on society. One of the bad outcome is the increase in cyberbullying, where people harass and intimidate other through social media the dissemination of false information and fake news on social media has detrimental effect on society as well social media has come under fir for its part in disseminating incorrect information regarding politics and health In conclusion social media has had both positive and negative impacts on society. To maximize social media's beneficial effects and reduce its bad ones, its acritical to use it propyl and to be consist on of how it builds society.



Yogini Jambhale

In the corridors of knowledge, where dreams take flight, A journey of circuits, and endless nights. Engineering life, a bittersweet song, With equations and dreams, we all belong.

Oh, the labs and lectures, the laughter and tears, In the world of engineering, facing our fears. Late-night coding, chasing deadlines so near, A symphony of passion, our story sincere.

Through the valleys of exams, we trek with might, Calculating our destiny, under the exam room's light. Group projects and coffee, side by side, In the pursuit of knowledge, we take our stride.

But in the silence of the library, where thoughts are deep, The echo of dreams, in our hearts, we keep. The weight of textbooks, the burden we bear, Yet, we find solace in the dreams we share.

As we solder our ambitions, with resilience and grace, Each challenge we conquer, a smile on our face. Oh, engineering life, a rollercoaster ride, With mentors as guides, and friendships to confide.

Oh, the labs and lectures, the laughter and tears, In the world of engineering, facing our fears. Late-night coding, chasing deadlines so near, A symphony of passion, our story sincere.

So here's to the engineers, a melody strong, In the pages of our lives, where we all belong. A heartfelt anthem, for the engineers' strife, This emotional song, celebrating our engineering life.



DATTA S. KAWDE



- ❖ एका आठवड्याचे सात वार असतात आठवा वार आहे परिवार तो ठीक असेल जर सातही वार सुखाचे जातील
- ❖ आयुष्यात काही नसले तरी चालेल पण आई वडीलांचा हात नेहमी पाठीशी असावा
- ❖ आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही, आणि तिच्या सारखा खंबीर पाठीराखा कोणी नाही.
- ❖ आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठिमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात
- ❖ जिजनात दोनच गोष्टी मागा आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको
- ❖ झाडासारखे जगा खूप उंच व्हा.... पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका
- ❖ पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंस्कृत होतो. पण एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत होते
- ❖ संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती 'आई' आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते 'बाबा'.
- ❖ हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही.
- ❖ डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती,
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त 'आई'
- ❖ शिकवणारे जगात खूप असतात, पण खरी शिक्षण देणारी आईच असते.
सारेच जण समजवणारे असतात पण अश्रु पुसणारी आई असते.
- ❖ पंक्तीत वाढणारे खूप असतात, पण घास भरवणारी आई असते, बोलणारे खूप असतात जगात, पण जवळ घेणारी आई असते.
- ❖ पाहणारे खूप असतात मंचावर, पण कौतुक करणारी आई असते. टाळ्या हजारो वाजतात पण आशिर्वाद देणारी आईच असते.



श्रेया नाडे

नदितील खळखळणारे पाणी, आकाशात उडणारा पक्षांचा थवा, पक्षांचा चिवचिवाट सकाळच्या वेळी मंदिरातून येणारा घंटेचा आवाज, नदितून वाहणारा आनंदाचा झरा हे जग किती सुंदर आहे. आणि जिवन किती मौल्यवान आहे. सुगरण खोपा विणवताना कोणत्या विणकराला बोलावता, कोकीळा गायणाची कला कोणत्या गायकाकडे शिकला, पिसारा फुलवुन नाचणारा मोर कोणत्या गुरूकडे शिकतो, सृष्टीतील सर्व सजीव स्वयंप्रेरणे आणि आत्मविश्वासाने जिवन जगत असता.

खुशबु बनकर गुलोंसे उडा करते है ।
धुवों बनकर पर्वोंतोसे उडा करते है ।
ये मुश्कील हमे क्यों रोकेगी क्योंकी
हम पंखोंसे नहीं हौसलोंसे उडा करते है ।

सृष्टीतील सर्व सजीव स्वयं प्रेरणेने व आत्मविश्वासाने जिवन जगत असतात कारण त्यांना स्वतःवर विश्वास असतो, विश्वास म्हणजे काय हो "कोणतीही गोष्ट करायची ठरवली तर ती कितीही अडचणी किंवा कठीण प्रसंग आले तरी पूर्णत्वास नणे म्हणजेच विश्वास होय. मग हा विश्वास येतो तरी कुठून तर शिक्षणातून येतो, मग शिक्षण म्हणजे काय हो, शिक्षणाच्या व्याख्या अनेकांनी केल्या, कोणी म्हणत डोक्यात कोंबली जाणारी माहिती म्हणजे शिक्षण, कोणी म्हणत एक नोकरी पर्यंतचा प्रवास म्हणजे शिक्षण, पण मला कळालेली शिक्षणाची व्याख्या की, ज्या असत्याला नाकारून सत्याला छाती ठोकपणे सांगण्याची ताकद ठेवते ते म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण पण आत्मसात केले पाहिजे. मग ते कोणत्याही शाखेत असो याच शैक्षणिक जिवनात आपण अनेक काही चांगली कामगिरी करत असतो.

मीच माझ्या भाग्याचा विधाता आहे

काम ऐसा करो की नाम हो जाये ।
और नाम ऐसा करो की नाम लेते ही काम हो जाये ।
आणि असे अतुलनीय कार्य आपल्या हातून या दैनंदिन जिवनात घडावे.
खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले ।
खुदा खुद बंदे से पुछे, बता तेरी रजा क्या है ।
साक्षात परमेश्वरालाही देणं भाग पडेल अशी कामगिरी आपण आपल्या शैक्षणिक आणि दैनंदिन जिवनात केले पाहिजे.

Practices make man perfect

माणसे चंद्रावर पोहचली, मंगळ ग्रहापर्यंत अवकाश यान पाठविले, संपूर्ण जग एका दृष्टीक्षेपात आणले यशाची एक एक शिखरे पादांक्रांत केली, ते कशाच्या जोरावर याचे गमक मला आहे. स्वामी विवेकानंद जसे जगाला सांगतात तसे मी पण सांगेल,

उठा.... जागे व्हा

जे पाहिजे ते प्राप्त करून घ्या आणि असे जगाला सांगतांना क्वचितच स्वतःशी म्हणेल हे जग किती सुंदर आहे, मला माझ्या जिवनाचा पेला तळापर्यंत पिवून रिकामा करायचा आहे. कारण मीच माझ्या भाग्याचा विधाता आहे.

जी माणसे पायाने चालतात,
ती फक्त अंतर कापतात आणि
जी माणसे डोक्याने चालतात
ती निश्चितच ध्येय गाठतात.



आरती गुळवे

समन्वयक : सौ. भाग्यश्री पंडीत

आरती कॅन्डीन आयसीम



स्वाद्विष्ट भोजनाची उत्तम सोय

प्रशस्त भोजन कक्ष

मंथली मेंबर्स स्विकारले जातील.

Art Gallery





Mobile Clicks



ICEEM ADVANTAGE

At ICEEM It begins with good academics and goes so much further from there. The industry-relevant curricula, co-curriculars, extra-curriculars, industry exposure, placements, or our green, Eco-friendly campus. Our ecosystem nurtures innovation and entrepreneurship, empowering you with the capabilities to make change.

THE ICEEM ADVANTAGES

Accredited by
NAAC

*under process
NBA

"Top 55" All India Rank in ATAL Ranking of innovations & startups

"Best in Education" and "Best in Innovations" in MahaExpo - 2019 & 2020

Awarded as "Fastest Growing Engineering & Management Institute in Aurangabad (Maharashtra)" by India Today

PREMIUM –CLASS INFRASTRUCTURE



Industrial / Touristy
in Aurangabad



Green & Eco Friendly
Campus



Digitally Enabled
Class Rooms



State of the Art
Laboratories

HOLISTIC DEVELOPMENT



Cultural Fests



Students Club in
Emerging Technologies



Students Fests
For 360° Development



Various Indoor And
Outdoor Sports

OUTCOME DRIVEN APPROACH



Industry-relevant
Trainings



Campus to Corporate
Trainings



Career
Guidance Cell

100%

Placement /
Startup Assurance*



INTERNATIONAL CENTRE OF EXCELLENCE IN ENGINEERING & MANAGEMENT (ICEEM) AURANGABAD. (DTE CODE - 2516) (ENGINEERING, POLYTECHNIC & M.B.A. COLLEGE)

Waluj, Opp. Bajaj Auto Ltd., Pune Highway, Chh. Sambhajinagar (Aurangabad) Maharashtra
Approved by A.I.C.T.E. - New Delhi, Recognized by D.T.E., Govt. of Maharashtra, NAAC Accredited & Affiliated to Dr. B.A.M. University, Aurangabad
M:- 7249 00777 / 7020 475138 | Ph: 0240 2558 106/103 | web: www.iceemabad.com | Email: director@iceemabad.com



International Centre of Excellence in Engineering & Management (ICEEM) Aurangabad.